



तत्वांचा सन्मान... मातीशी ईमान

दिनमाण

संपादक : समीर मुजावर

RNI NO. MAHMAR/2007/22212

कार्यकारी संपादक : सौ. नाजनीन मुजावर

वर्ष १४ वे : अंक ३ रा सोमवार १० मे २०२१

पृष्ठे १६ : मूल्य ५ रुपये

email : dinmaan@gmail.com

(वार्षिक वर्गणी : रू २००/- सर्व विशेष अंकासह)



पवित्र रमजानच्या
हार्दिक शुभेच्छा !

कलात्मक
अलंकारातून
जपतो
आम्ही...
स्त्रीत्वाचा
सन्मान !

नीवीन्याची
नवदृश्य



MAHENDRA
JEWELLERS

GOLD • SILVER • DIAMOND • PLATINUM

SINCE : 1905-2021

राजारामपुरी ३री गल्ली, कोल्हापूर
फोन : ०२३१-२५३१५५१

भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर
फोन : २३१-२५४४५५१

दाते मळा, इचलकरंजी
फोन : ०२३०-२४३७७५१

www.mahendrajewellers.com

पावित्र्याचा, संयमाचा
जीवलग, आत्त, समाजाला
एकत्र बांधणारा
हा कालावधी...

परंपरेचा, एकोप्याचा
भावनांचा जणू
झळकणारा दागिनाच !



पवित्र रमझान महिन्याला रमदान म्हणण्याचा ट्रेड भारतात का सुरु झाला?

दरवर्षी प्रमाणं या वर्षीसुद्धा मुस्लिम धर्मियांमध्ये पवित्र मानला जाणारा रमजान() महिना आलाय. सोबतच एका शब्दावरून चर्चेला सुरुवात झालीये. या पवित्र महिन्याला रमजान म्हणावं की रमदान? ऐतहासिक दृष्टीकोनातून बघितलं तर शेकडो वर्षांपासून मुस्लीम धर्मीय भारतीय रमजान महिना अगदी आनंदात साजरा करतात. फारसी भाषेतून आलेला हा शब्द उर्दू, हिंदी, मराठी, बंगालीसह सर्व भारतीय भाषा बोलणाऱ्या मुस्लीम धर्मियांच्या परिचयाचा हा शब्द आहे. गेल्या काही वर्षांपासून रमजान महिन्याला रमदान म्हणण्याचं प्रचलन भारतात वाढत आहे. या मागं काय कारणं आहेत याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न. भारतीय इस्लामाचा मुळं अरबी नाहीतर फारसी संस्कृतीत सापडतात

या महिन्याचं नाव अरबी भाषेतून रोमन भाषेत भाषांतरित केलं तर आणि हिंदीत त्याचं उच्चारण केलं तर रमदान असा उच्चार केला जातो. विशेष बाब ही आहे की. प्राचिन अरेबी भाषामध्ये द अक्षराचं केलं जाणारं उच्चारण करण्यासाठी न हिंदीत तसा शब्द सापडतो न इंग्रजीमध्ये. भारतीय मुस्लीम याचा उल्लेख द असं करतात तर पाश्चिमात्य देशातील मुस्लीम धर्मिय ड असा उच्चार करतात.

भाषा ही एखाद्या समुदायाची ओळख असते. लोक नेहमी भाषेला आदर्शरूपात ठेवण्याचा प्रयत्न करतात. अरबीतल्या उच्चारांना येणाऱ्या अडचणींवरून स्पष्ट होतं की असं करणं किती अवघड गोष्ट आहे. भारतीय मुस्लिम रमजान ऐवजी रमदान म्हणत असतील तर त्याचा होणारा उच्चार ही मुळ अरेबी शब्दासारखा नसून चुकिच्या पद्धतीने होतो. उच्चारण चुकितं असेल तर या कवायतीचा अर्थ काय निघतो?

भारतीय मुस्लीम समाज रमजानऐवजी रमदान हा शब्द वापरत या शब्दाकडे फक्त धार्मिक दृष्टीकोनातून न पाहता सांस्कृतीक दृष्टीकोनातून पाहत असल्याचं स्पष्ट दिसतं. उर्दू भाषिक मुस्लीम लोक हा उच्चार जास्ती प्रमाणात करत असल्याचं स्पष्ट दिसून येतं.

केरळचा अपवाद सोडला तर भारतात रुजलेला इस्लाम धर्माचं मुळ अरबातलं नसून ते मध्य आशिया आणि इराणमधलं आहे. भारतीय इस्लामाची

मुळं ही अरब संस्कृतीत नाही तर फारसी संस्कृतीत सापडतात. इतकंच नाहीतर फारसी ही मोठ्या कालावधीसाठी भारताची राजभाषा होती. मराठी आणि बंगाली भाषेत फारसी शब्द विपुल प्रमाणात आढळतात. हिंदी भाषेला हिंदी हे नाव सुद्धा फारसी भाषेनं दिलंय. इराणमध्ये भारतीयांना हिंदी असं संबोधलं जातं. त्यावरूनच भाषेचं नाव सुद्धा हिंदी म्हणून रुढ झालं.

अरबांचा प्रभाव भारतात कसा वाढला

अरबमधल्या इस्लामात सुरु असलेल्या धार्मिक बदलांचा थेट प्रभाव भारतीय इस्लामावर पडत असल्याचं स्पष्ट दिसतं. पहिल्या महायुद्धानंतर सउद परिवारानं अखाती देशातील मोठ्या हिस्स्यांवर कब्जा मिळवला. मक्का आणि मदिना ही पवित्र स्थळं सुद्धा याच परिवाराच्या राज्यात सामील होती. सउद परिवारा वहाबी या कट्टर मुस्लिम विचारधारेला मानत होती.

सउद परिवाराचा इराणवरही कब्जा होता. इतका महाकाय प्रदेश ताब्यात असूनही त्यांचा प्रभाव म्हणावा असा नव्हता. त्यांचं नशिब तेलाचा शोध लागल्यानंतर बदललं. उद्योग व्यवसाय वाढीला लागून तिथं भरभराट सुरु झाली. अरब श्रीमंत झाले. दुसऱ्या बाजूला फारसी साम्राज्य लयास गेलं. अरबांच्या समृद्धीनं अनेकांना प्रभावित केलं भारतीय मुस्लीमसुद्धा याला अपवाद ठरले नाहीत. त्यामुळं मुळ फारसी संस्कृतीतून पुढं आलेला भारतीय इस्लाम संस्कृती

अरबीनं प्रभावीत झाली. त्यामुळं अरेबीचा आग्रह धरत रमदान म्हणण्याचा प्रघात पडतोय. पाकिस्तानाचं उदाहरण इथं देता येईल. पाकिस्तानातील विद्वान आणि लोकप्रिय इस्लाम विचारक आणि प्रचारक व्यक्ती इस्लाममधल्या अरबी प्रतिकाना गर्वाने स्वीकारत आहेत. भारतातले काही मुस्लीम धर्मअभ्यासक, खेळाडू, टीव्हीवरील ओळखीचे चेहरे,

रमजानचा उल्लेख रमदान असा करतात. फक्त रमजान नाहीतर खुदा हाफिज हा शब्दही बदललाय मुस्लिम धर्मियांमध्ये एकमेकांना अभिवादन करताना खुदा हाफिज असं बोललं जात होतं. याला बदलून ससर्सापणे अब्बाह हाफिज बोललं जात असल्याचं तुम्हाला दिसून येईल. मुस्लीमांच्या सांस्कृतीक अभिव्यक्ती मधला सर्वाधिक वापरला गेलेला हा खुदा

हा शब्द अरेबिच्या प्रभावामुळं बदलला गेलाय. धार्मिक बाबतीत शब्दांना बदलून वापरणं ही मोठी गोष्ट नाही. यामुळं विशेष फरक ही पडत नाही; पण स्थानिक ता, अभिव्यक्तीशी जोडले गेलेले महत्त्वाचे शब्द जर बदलले जात असतील तर संस्कृतीतही बदल होतात. असं म्हणलं वावग ठरणार नाही.

आज्ञाधारकतेसाठी ज्ञानाची व विश्वासाची गरज

इस्लाम म्हणजे परमेश्वराची आज्ञा मानणे होय. परंतु जोपर्यंत मनुष्याला काही गोष्टींचे ज्ञान प्राप्त होत नाही व त्यावर त्याचा विश्वास असत नाही तोपर्यंत तो परमेश्वराचा आज्ञाधारक होऊच शकत नाही.

सर्वप्रथम मनुष्याला परमेश्वर आहे हा विश्वास असला पाहिजे. त्याला हे ही माहित असले पाहिजे की परमेश्वर फक्त एकच आहे जेणेकरून तो दुसऱ्यासमोर हात जोडणार नाही. परमेश्वर सर्व काही बघत आहे व ऐकत आहे हा विश्वास ज्याला असेल तो त्या परमेश्वराची आज्ञाभंग करणार नाही. इस्लामवर चालण्यासाठी ज्या विचारांची व कर्मांची आवश्यकता आहे ते परमेश्वराला ओळखल्या- शिवाय व्यक्तीत येणार नाहीत व तो वॉईट विचारांनी व परमेश्वराच्या मर्जीविरुद्ध काम करण्यापासून तो स्वतःला वाचवेल.

यानंतर मनुष्याला

परमेश्वराच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा मार्गही माहित असायला हवा. कुठल्या गोष्टी करायला हव्यात व कुठल्या गोष्टींपासून दूर रहायला हवे हे माहित पाहिजे. यासाठी त्याला परमेश्वराने मानवांसाठी जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचे ज्ञान असले पाहिजे. त्याला जर नियमच माहित नसतील तर तो पालन कशाचे करणार? मनुष्याला परमेश्वराची आज्ञा पाळण्याचे फळ काय मिळणार आहे व आज्ञाभंगाची काय शिक्षा मिळणार आहे हे पण माहित असायला हवे. त्यासाठी त्याचा पारलौकीक जीवनावर परमेश्वराच्या न्यायालयात सादर होण्यावर, आज्ञाधारकतेच्या बक्षीसावर व आज्ञाभंगाच्या शिक्षेवर विश्वास असला पाहिजे. ज्याला आखिरतच्या जीवनावर विश्वास नाही तो आज्ञाधारक राहणार नाही. त्याच्यासाठी आज्ञाधारक व्यक्ती व आज्ञाभंग करणारा व्यक्ती दोन्ही समान आहेत. दोन्ही मातीत मिळणार आहेत.

काही व्यक्तींना आखिरत (पारलौकीक) चे ज्ञान असते पण ते त्यावर विश्वास ठेवत नाहीत ते भटकलेले आहेत.

ईमान म्हणजे काय?

वरील भागात आपण ज्ञान व विश्वास पाहिला ते म्हणजेच ईमान. ईमान म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेणे व त्यावर विश्वास ठेवणे. जो व्यक्ती परमेश्वराच्या एक असण्यावर आणि त्याच्या नियमांना जाणतो व त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो, तो मोमिन (ईमान असणारा) असतो आणि ईमान असणारा व्यक्ती मुस्लिम म्हणजेच परमेश्वराच्या आज्ञाधारक बनतो.

ईमान असल्याशिवाय कुठलाही व्यक्ती मुसलमान बनू शकत नाही. ईमान हे मुसलमानरूपी झाडाचे बीज आहे. ईमान व इस्लामच्या (पान ५ वर)

हिंद एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संचालित



मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कूल और ज्युनिअर कॉलेज सरनाईक वसाहत, जवाहर नगर कोल्हापूर.

कोल्हापूर शहर में माध्यमिक से उच्च माध्यमिक तक उर्दू और अंग्रेजी भाषा की बेहतरीन तालिम देनेवाली एकमात्र संस्था है।

लगातार १० वी और १२ वी कक्षा का निकाल १००%

बाबासाहेब ड. मुल्ला
सेक्रेटरी

हाजी शौकत ता. मुजावर
उपाध्यक्ष

उस्मान ह. मुकादम
मुख्याध्यापक

कासिम ड. नदाफ
उपाध्यक्ष - शाळा समिती

हाजी दुल्हन हाजी नुरमहंमद (बाळासाहेब) सरखवास
अध्यक्ष

मकतुम अ. देसाई
अध्यक्ष - शाळा समिती

आपके बच्चोंके उज्जवल भविष्य के लिए हमारे स्कूल में आज ही दाखिला लिजीए।

संपर्क : 8329663987, 9834446778

सर्व हिंदू-मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रोप्रा : समीर हाजी सिकंदर कोठीवाले

सावकार मोटर्स

ऑटो मोबाईल कमीशन एजंट

सर्व टू व्हीलर व फोर व्हीलर गाड्यांच्या इन्शुरन्ससाठी.

टू व्हीलर, फोर व्हीलर गाड्या खरेदी व विक्रीसाठी.

आर.टी.ओ. ऑफिस कामकाजविषयी मोफत मार्गदर्शन मिळेल.

४२३/३९, पांजरपोळ इंडस्ट्रियल एरिया, कोल्हापूर. मो : 09822054986, 09373754986

सर्व हिंदू-मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा!!

मुदरस्सर मुल्लाणी

फैज मुल्लाणी



निवृत्त प्रशासनीक अधिकारी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.

नागाळा पार्क, कोल्हापूर.



साप्ताहिक

तत्वांचा सन्मान... मातीशी ईमान

दिनमान

संपादक : समीर मुजावर

RNI NO. MAHMAR/2007/22212

कार्यकारी संपादक : सौ. नाजनीन मुजावर

वर्ष १४ वे : अंक ३ रा सोमवार १० मे २०२१ पृष्ठे १६ : मूल्य ५ रुपये email : dinmaan@gmail.com (वार्षिक वर्गणी : रू २००/- सर्व विशेष अंकासह)

मस्जिद जहिर, मलेशिया

इहे
मुझे...
मुझे...



हाती घेऊन हात जपूया बंधुभाव...

ना जात ना धर्म, वैड्या, आम्हाला फकस्त माणुसकीच ठाव

गेल्या दोन वर्षांपासून कोणाची दृष्ट लागली कि काय, पण रमजानच्या पवित्र महिन्यात मनोभावे केले जाणारे रोजे आणि ईश्वराची इबादत सोडली तर तो उत्साह कुठल्या कुठे विरून गेलाय. मस्जिद बंद आहेत. अजानचा सुमधुर आवाज आहे पण लगबगीने नमाजसाठी मस्जिदकडे धावणारे पाय घरातच घुटमळत आहेत. मस्जिदमध्ये मुस्लिमांच्या मनाला गहिवरून टाकणारे मौलवींचे बयान नाहीत कि दिवसभर १४/१५ तास रोजे करणाऱ्या रोजेदारासाठी इफ्तारची दुआसुद्धा नाही. रमजानच्या पवित्र महिन्यात रात्रीच्या इशा नमाजनंतर तरावीहच्या नमाजचा, कुराणाची तिलावत करत मशिदीतून कानी पडणारा आवाज सुद्धा दुरापास्त झालाय... हे ईश्वरा.. हे अल्लाह असा का नाराज झालायस आमच्यावर तू? असं जीवाच्या आकांतानं अल्लाहला

राजी करणारे नमाजी पाहिले तर हा जीवघेणा कोरोना कधी या दुनियेतून नष्ट होईल आणि पुन्हा कधी सर्वजण आपापल्या परिवारासह, मित्रमंडळींसह गुण्यागोविंदाने नांदतील असं झालंय.

गेल्या दोन वर्षांपासून 'उठो सहरी का वक्त हुआ' अशी पहाटेच्या गर्द काळोखात रोजेदारांना उठवण्यासाठी दिली जाणारी आरोळी सुद्धा कानावर पडली नाही. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी असंच काहीसं म्हणावं लागेल. मुस्लिम समाज बांधव रमजानमध्ये अशा जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांची हृदय पिळवटून टाकणारी आर्त हाक ईश्वरापर्यंत पोहचवण्यासाठी धडपडत आहेत.

आत्मशुद्धीचा महिना म्हणून गणला जाणारा महत्त्वाचा रमजान महिना आता संपत आला आहे. १४-१५ तास निर्जळी असलेला उपवास कडक उन्हाळ्यातही मोठ्या भक्तीभावाने

करण्यात येतोय.. हा महिना मुस्लिम समाजासाठी एक वरदान असतो. समाजाची या महिन्यावर इतर कोणत्याही बाबींपेक्षा खूप मोठी धारणा आणि श्रद्धा आहे. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत या महिन्याला आणि महिन्यातील कोणत्याही

समीर मुजावर

ईबादतीला अर्थात ईश्वराच्या भक्तीला सोडत नाही. असा आजपर्यंतचा इतिहास आहे.. मात्र, यंदा जगभरात कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या सामाजिक अंतर पालनासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी जगभरातल्या मशिदी बंद आहेत.

मुस्लिम समाज आणि रोजेदार याही कठीण प्रसंगी मोठ्या संयमाने धीरोदात्तपणे रमजानचे पालन

आपापल्या घरातच बसून करीत आहेत. हृदयावर दगड ठेवून हा महिना जड अंतःकरणाने पार पाडला जातोय. आता केवळ दोन तीन दिवस भक्कम उपासना आणि ईश सेवा करण्यात तल्लीन होवून प्रत्येक मुस्लीम बांधव जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या ईश्वराच्या लेकरांना, अल्लाहच्या बंधांना कोरोनाच्या विळख्यातून सोडव आणि त्यांची रक्षा कर म्हणून अल्लाहकडे आर्त दुआ करतो आहे.

तराविहची नमाज आणि या नमाज नंतर दुवासाठी घुमणारा आवाज, मागितली जाणारी दुवा, इफ्तारसाठी लागणारी रसदार फळे, समोसे आणि चटकदार खाद्यपदार्थ आणण्यासाठी होणारी धावपळ आणि लगबग दोन वर्ष कुठेच दिसली नाही. दिसले ते फक्त लॉकडाऊन आणि भयाण शांतता.. रस्त्यावर कर्तव्य बजावणारे पोलीस आणि रखरखीत उन....

रोज संध्याकाळी इफ्तारच्या वक्ताला गर्दीने फुलून जाणारे कोल्हापुरातले.. खाटिक चौक, शिवाजी चौक, अकबर मोहल्ला, बिंदू चौक परिसर ही ठिकाणं तर रोजेदारांच्या दर्शनासाठी तडफडत होती.. मात्र मुस्लीम बंधूंनी खरा रमजान काय ते दाखवून दिले. ईश्वराच्या दूताने अर्थात मोहम्मद पैगंबर यांनी घालून दिलेल्या शिकवणीचे तंतोतंत पालन करत संयम म्हणजे रमजान आणि रोजे याचे दर्शन घडवले. शेजारी कोविडचा रुग्ण आढळला तर त्याला आणि त्याच्या परिवाराला सहकार्य केले. त्यांची काळजी वाहिली. मुस्लीम बोर्डिंग, कोल्हापूर जिल्हा बैतुल माल यासारख्या सेवाभावी संस्थांनी, मुस्लीम संघटनांनी व गणी आजरेकर, (पान ४ वर)

ना जात ना धर्म, वेड्या, आम्हाला फकस्त माणुसकीच ठाव

(पान ३ वरून) कादर मलबारी यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मानवधर्माचे पालन करत कोविड सारख्या जीवघेण्या विषाणूच्या संक्रमणाने मृत्यू पावलेल्या सर्व धर्मियांवर त्यांच्या त्यांच्या धर्माच्या रीतीरीवाजाने अंतिम संस्कार करण्यात अग्रेसर राहून इस्लामच्या शिकवणीचे दर्शन घडवले...

“तुम जमीनवालोपर रहम करो आसमानवाला तुमपर रहम करेगा” या उक्ती प्रमाणे माणुसकीला एकमेकांच्या भावबंधात गुंफून समाजातील बंधुभाव जपण्यात मुस्लीम युवक रमजान महिन्यात आघाडीवर राहिले. आता दोन चार दिवसात ईद येईल पवित्र रमजानचे रोजे संपतील आणि पुन्हा सारे काही आलबेल सुरु होईल पण इस्लामच्या तत्वाने चालणारे आपल्या प्रेषितांचे अनुकरण करत, आलेल्या कोरोनारुपी संकटावर मात करण्यासाठी निधड्या छातीने आपल्या सर्व धर्माच्या, जाती-जमातीच्या भावा-बहिणीं सोबत राष्ट्रीय एकात्मता जपण्यात हे प्रेषितांचे अनुयायी अग्रेसर रहातील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही... कारण या कोरोना रुपी

दज्जाल सैतानाने आता जीवनाची सारी रूपं मानवजातीला दाखवली आहेत.. आपलं कोण आणि परकं कोण याचेही धडेही दिलेत... म्हणून यापुढे “हाती घेऊन हात जपूया बंधुभाव, ना जात, ना धर्म वेड्या, आम्हाला फकस्त माणुसकीच ठाव” असं म्हंटले तर वावगं ठरू नये.

कोल्हापूर महानगरपालिका ईच्छुक उमेदवारांसाठी त्यांच्या कार्यकतृत्वाबद्दल व प्रभागातील विकासकामांच्या योजनांबद्दल अतिशय अभ्यासू लिखाण करून अत्यल्प दरात दिनमानचे अंक प्रकाशन करून देऊ. त्याचबरोबर प्रभागातील मतदारांपर्यंत आपली बातमी पोहचवा एका क्लिकवर.

Live
दिनमान.com

तत्वांचा सन्मान... मातीशी ईमान
ताज्या घडामोडी वाचण्यासाठी
खालील लिंकवर क्लिक करा...
www.livedinmaan.com



Contact : 9823207860



ईश्वराने मानवीय समुहाच्या भल्यासाठी सर्व नियमावली आखून दिलेली आहे. तिचे जर तंतोतंत पालन केले गेले तर मानवी समुहाचे जगणे सुसह्य होईल. मात्र असे होताना दिसत नाही. ईश्वराला मानणारा वर्ग मोठा आहे परंतु ईश्वराची न मानणारा वर्ग कितीतरी मोठा आहे. प्रत्येकाला ईश्वरासमोर नतमस्तक व्हायला आवडते परंतु ईश्वराने जी व्यवस्था मानवी समुहाच्या भल्यासाठी आखून दिलेली आहे तिचा अंगीकार करायला लोक तयार नाहीत. त्यामुळे आपल्याला आपत्तीच्या वेळेस ईश्वराची अधिक आठवण येते आणि आपल्याला मदत मिळनाशी झाली की आपण हताश होतो आणि ईश्वर कुठे आहे, काय करायला आहे, त्याला दिसत नाही एवढे सगळी महामारी आहे, अशे नानात-हेचे प्रश्न विचारून स्वतःच्या बुद्धीचे अविचारी तारे तोडत असतो.

आज कोविड-१९ महामारीने आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. प्रत्येकजण मरणाची धारती घेऊन जगत आहे. थोडाफार खोकला, सर्दी, ताप आला की बेंबीच्या देठापासून दवाखान्याची दारे ठोठावत आहे. येथेही त्याचे समाधान होईनासे झाले आहे.

आजची परिस्थिती अन जकात व्यवस्थेची गरज

ऑक्सीजन, व्हेंटिलेटर, औषधी सगळेच तोकडे पडत आहे. सामान्यांची बिकट अवस्था तर श्रीमंतांची पैसे असूनही हतबलता पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आम्ही आपल्या जगण्याकडे आणि ईश्वराने घालून दिलेल्या व्यवस्थेबद्दल चिंतन करण्याची गरज आहे. ही अवस्था आपल्या चुकीमुळे येवून ठेपली आहे का? की ईश्वराने आपल्यावर लादली आहे? मी जेव्हा याबद्दल विचार करतो तेव्हा मला तर मानवी चूकच दिसून येते. तरीपण ईश्वर आपल्या चुकांना माफ करून आपल्याला सुधारण्याची संधी देत आहे. तेव्हा या संधीचा आपल्याला लाभ उठविता आला पाहिजे. जर आपण यातूनही बोध घेतला नाही तर आपला न्हास अटळ आहे आणि त्याची जबाबदारी स्वतः आपल्यावर आहे. आज आम्ही वाईटाचा तिरस्कार आणि चांगल्याचा स्विकार करणे विसरलो आहोत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मग ते शासन, प्रशासन असो की आमचं स्वतःच जगणं असो. नैसर्गिक साधन संपत्ती, निसर्गाचे संवर्धन या सर्वांबद्दल आमचं नातं नितीमान पद्धतीने, न्याय भावनाने निभावतो का ते बघावे लागेल. आम्ही आपल्या शासनाची निवड काय बघून

करतो, आपले प्रशासन कोणत्या दिशेने जात आहे आणि आम्ही त्याच्याशी कसे नाते जोडत आहोत, आपलं जगणं कसं असलं पाहिजे आणि आपण कसं जगत आहोत. या सर्व बाबींचा विचार केला तर आपल्याला निश्चितच स्वतःची चूक दिसून येईल. ईश्वराने आपली पकड करायचं ठरवलं तर वर्षभरात मानवजात या पृथ्वीवर शिल्लक राहिल का नाही, हे सांगणे कठीण आहे. प्रत्येक ऐतदार व्यक्तीने जकात काढली तर समाजातील गरीबी दूर तर हटू शकते. शिवाय, आमची सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक प्रगती करू शकतो. आम्हाला कसल्याही आपत्तीत कोणासमोर हात पसरवायची गरज भासणार नाही. या व्यवस्थेतून आम्ही एक शुद्ध समाजाची आणि शुद्ध मनाची निर्मिती करू शकतो एवढं मात्र खरे.

इस्लामच्या पाच अनिवार्य कार्यांपैकी एक जकात आहे. जकात आपल्या मालाचे शुद्धीकरण करते. जर आम्ही जकात सामुहिकपणे काढली तर त्याचे अनेक सकारात्मक परिणाम पहायला मिळतात. (पान १५ वर)

सर्व हिंदू-मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा !

सादिक अल्लाबक्ष वागवान
8087378181

बडेभाई

जावेद अल्लाबक्ष वागवान
9096502986

- ▶ सादीक अल्लीभाई वागवान
- ▶ सादीक अल्लीभाई वागवान अँड कंपनी
- ▶ सादीक अल्लीभाई वागवान अँड ब्रदर्स
- ▶ व्हेजीटेबल कमिशन एजंट



अल्लाबक्ष अमिनभाई वागवान
(बडेभाई)



सादिक अ. वागवान



जावेद अ. वागवान



अमानुल्ला अ. वागवान

गाळा नं. ८ व ४४ युनिट नं. २, शाहू मार्केट चार्ड, कोल्हापूर.

सर्व हिंदू-मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा !

फारुक
9049808075

जुबेर बागवान

जुबेर
9881949444



डी. एम. बागवान

फ्रुट मर्चन्ट अँड कमिशन एजंट

शॉप नं. १५, श्री शाहू मार्केट चार्ड, कोल्हापूर. फोन : 2657520

तुम्हाला तुमच्या डोक्याशिवाय सगळीकडे केस पसरलेले दिसताहेत ?

त्यांच्यावर सुरक्षित, खात्रीशीर आणि वैज्ञानिक होमिओपथी ट्रिटमेंटने मूळापासून उपचार करा.

099308-22775

www.drbatras.com

Dr Batra's
HOMEOPATHY
LONDON • DUBAI • INDIA



कोल्हापूर येथील क्लिनिक : शाहूपुरी : ०२३१-२५२२७१० | ताराबाई पार्क : ०२३१-२६६३४९९

अल्पावधीतच तब्बल

32,27,644

वाचकांच्या पसंतीस
उतरलेले

Live
दिनमान.com

तत्वांचा सन्मान... मातीशी ईमान
ताज्या घडामोडी वाचण्यासाठी
खालील लिंकवर क्लिक करा...
www.livedinmaan.com



आज्ञाधारकतेसाठी ज्ञानाची व विश्वासाची गरज

(पान २ वरून) दृष्टीने मनुष्याचे चार प्रकार पडतात.

१. जे ईमान राखतात आणि परमेश्वराच्या आज्ञेचे काटेकोरपणे पालन करतात हे सच्चे मुस्लिम आहेत.

२. जे ईमान तर राखतात पण पूर्णपणे परमेश्वराचे आज्ञाधारक नसतात हे मुसलमान तर आहेत पण गुन्हेगारसुद्धा आहेत.

३. ज्यांच्याकडे ईमान असत नाही पण त्यांचे कर्म परमेश्वराच्या नियमाप्रमाणेच असतात हे लोक बंडखोर आहेत.

४. जे ईमान राखत नाहीत व वाईट कृत्ये करतात हे लोक सर्वात खालच्या दर्जाचे आहेत. हे बंडखोर तर आहेतच तसेच समाजात अशांतता पसरविणारे सुद्धा आहेत.

ज्ञान मिळवण्याचे मार्ग

परमेश्वराने निसर्गातच आपल्या असण्याचे संकेत दिलेले आहेत. पण मनुष्याची बुद्धी व त्याचे कौशल्य बहुदा त्या संकेतांना समजण्यात चुका करतो. कोण म्हणतो आनंद देव आहेत, कोण म्हणतो अग्नीचा देव वेगळा, हवेचा देव वेगळा म्हणजे वेगवेगळ्या शक्तींचे

वेगवेगळे देव व त्या देवांचा एक वेगळा देव. हे लोक अज्ञानी आहेत. आखिरतच्या जीवनासंबंधीही बरेचसे गैरसमज आहेत. काही म्हणतात मृत्यूनंतर पुन्हा जीवन नाही. काही म्हणतात मनुष्य पुन्हा पुन्हा या धरतीवर जन्म घेईल व त्याला त्याच्या कृत्याचे फख मिळेल. परमेश्वराने आपल्याला ज्ञानापासून वंचित ठेउन आपली कठोर परीक्षा घेतली नाही. परमेश्वराने मनुष्यांमध्येच असे मनुष्य जन्माला आणले ज्यांनी परमेश्वराचे खरे ज्ञान मनुष्याला दिले.

मनुष्य म्हणजेच अल्लाहचे पैगंबर किंवा अल्लाहचे नबी. अल्लाहने त्यांना जे ज्ञान दिले त्याला वहाय असे म्हणतात आणि ज्या पुस्तकात अल्लाहने हे ज्ञान दिले ते पुस्तक (कुरआन ग्रंथ) अल्लाहचा संवाद आहे. आता मनुष्याची खरी परीक्षा आहे की तो पैगंबरांच्या पवित्र जीवनाला व त्यांच्या उच्च ज्ञानाला बघून त्यांच्यावर ईमान आणतो की नाही. जो मनुष्य सतप्रवृत्तीचा आहे तो पैगंबरावर ईमान आणेल पण ज्याने सदसद्विवेकबुद्धीचा त्याग केला आहे तो यापासून वंचित राहील.

वित्रची नमाज

आएशा (रजि.) यांचे कथन आहे, मी एकदा पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले की, काय तुम्ही वित्रची नमाज अदा करण्याअगोदर झोपता? त्यावर

पैगंबर म्हणाले, हे आएशा (रजि.)! माझे डोळे झोपतात परंतु माझे हृदय मात्र झोपत नाही. (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण : झोपण्याच्या स्थितीतसुद्धा पैगंबर मुहम्मद (स.) गफलतीपासून अलिप्त राहत असत. त्यांचा आत्मा

निद्रावस्थेतसुद्धा जागृत राहत असे, हे याचे स्पष्टप्रमाण आहे की पैगंबरांच्या पवित्र हृदयावर भौतिकेचे नव्हे तर आध्यात्मिकतेचे वर्चस्व होते. पैगंबरांचे हृदयदीप निद्रावस्थेतसुद्धा प्रज्वलित राहात असे.



सर्वांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा!



घरी रहा..

सुरक्षित रहा..

धनंजय महाडिक

प्रवक्ता भारतीय जनता पार्टी
कार्यकारिणी सदस्य, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य
माजी खासदार

[@dbmahadik](https://twitter.com/dbmahadik) [Dhananjay Mahadik mp kolhapur](https://facebook.com/DhananjayMahadik) [DhananjayMahadik](https://instagram.com/DhananjayMahadik)



कॅन्सर

लिवर-सिरोसीस

किडनी फेल्यूर

हृदय विकार



या सारख्या दुर्धर आजाराला
होमिओपॅथीचा पर्याय!

 **मॉडर्न होमिओपॅथी**

रिसर्च अँड ट्रीटमेंट सेंटर

डॉ. विजयकुमार माने

एम. डी. (होमिओपॅथी), सीईओ मॉडर्न होमिओपॅथी

आरोग्याचं
मॉडर्न
युग !!

एक विशेष आरोग्यपूर्ण मालिका

दर रविवारी

दुपारी २.३० वाजता

न्युज १८ लोकमत वाहिनीवर

NEWS 18
लोकमत

कॅन्सर, लिवर-सिरोसीस, किडनी फेल्यूर, नेफ्रोटिक सिंड्रोम, मधुमेह, अस्थमा, रक्त विकार, यकृताचे विकार, मनोविकार, अॅलर्जी, संधिवात आतळ्यांचे विकार, हृदय विकार, आमवात या सारख्या सर्व प्रकारच्या दुर्धर आजारांवर होमिओपॅथीक संशोधन व उपचार

सल्ला व मार्गदर्शनासाठी **MISS-CALL करा**  **7038833881**

संपर्क : 9372728009 / 9730339009 | TOLL FREE : 1800 - 121 - 8009 | Website : www.modernhomeopathy.com

चला लढूया CORONA विरोधात! इम्युनो बुस्टर - मॉडर्न होमिओपॅथिक औषध

आपल्याला माहित आहे का? एकाचवेळेस अनेक लोकांना संसर्ग झाला तर सर्वच लोक आजारी पडत नाहीत. प्रत्येकाच्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती ही वेगवेगळी असते. जर आपली प्रतिकार शक्ती कमी असेल तर आपले शरीर संसर्गाला लगेचच बळी पडू शकते. मॉडर्न होमिओपॅथिक औषधे रोगांविरुद्ध लढा देतात व आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवतात. ही औषधे लक्षणांनुसार काम करत

नाहीत तर त्या व्यक्तीला लक्षणे का दिसून येतात यावर काम करतात. प्रत्येकाची रोग प्रतिकार शक्ती ही वेगवेगळी असते. ही रोग प्रतिकार शक्ती इतर जीवाणू, परजीवी, व्हायरस आणि स्वयं प्रतिकार रोग जसे कॅन्सर या पासून आपले संरक्षण करते.

मॉडर्न होमिओपॅथीने व्हायरल आजारांसाठी आणि इतर बॅक्टेरियल रोगांसाठी इम्युनो बुस्टर किट विकसित केली आहेत. मॉडर्न

होमिओपॅथीची औषधे ही संशोधित केलेली आहेत. त्यामुळे ती संसर्ग मुळापासून बरा करतात तेही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय. सर्व वयोगटांसाठी काळजी घेतली जाऊ शकते आणि आज होमिओपॅथीचा हजारो लोक वापर करत आहेत. होमिओपॅथीचा वापर हा सर्व प्रकारच्या साथीच्या रोगात केला जाऊ शकतो. त्या औषधाला GENUS epidemics असे म्हणतात. आजार होऊ देण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध करणे गरजेचे आहे. इम्युनो बुस्टर किट हे आपण आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी पण देऊ शकतो व आजार बरा करण्यासाठी पण देऊ शकतो. मॉडर्न होमिओपॅथिक औषधांमुळे CORONA च्या संसर्गानंतर होणाऱ्या रचनात्मक व कार्यात्मक बदलणं आपण टाळू शकतो.

मॉडर्न होमिओपॅथीने विकसित केलेले इम्युनो बुस्टर किट हे समाजातील विविध वयोगटाच्या एक हजार पेक्षा जास्त व्यक्तींना वितरित करण्यात आले आहेत. या व्यक्तींमध्ये पोलीस अधिकारी, सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका

ही आहेत, सफाई कर्मचारी आहेत. या सर्व व्यक्तींना मागील दोन महिन्यात ते सेवा बजावत असतांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाला नाही किंवा त्यांना कोणताही त्रास झाला नाही किंवा लक्षणे जाणवली नाहीत. मागील २५ वर्षांपासून डॉ. विजयकुमार माने हे असाध्य व दुर्धर अशा आजारांवर यशस्वी उपचार करत आहेत. कॅन्सर रुग्णांना, किडनी निकामी झालेल्या रुग्णांना व लिट्हर सिरोसिसच्या रुग्णांना इम्युनो बुस्टर किट दिले आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे व त्यांना सुद्धा कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाला नाही किंवा त्रास झाला नाही किंवा लक्षणे जाणवली नाहीत. यावरून हे सिद्ध होते कि इम्युनो बुस्टर किट हे अत्यंत प्रभावीपणे शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढविते, शरीरातील विषारी द्रव्ये हि औषधे बाहेर काढून टाकतात, होमिओपॅथीच्या औषधांमुळे भूक सुधारते. ज्यांना पूर्वी पासूनच कोणतातरी आजार आहे व ज्यांची प्रतिकारक शक्ती कमी आहे अशा व्यक्तीं आजारी पडू नयेत म्हणून इम्युनो बुस्टर किट हे अत्यंत प्रभावीपणे काम करते.

कॅन्सर, लिट्हर ट्रान्सप्लांट, किडनी निकामी होणे, संधिवात, हृदयविकार, मेंदू विकार, नेफ्रोटीक सिंड्रोम, आमवात, रक्तविकार, थायरॉईड, मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाच्या गाठीसह अन्य दुर्धर व्याधींवरील उपचार वैशिष्टपूर्ण संशोधनद्वारे मॉडर्न होमिओपॅथी आपल्या "Curative line of Treatment" या ब्रीद वाक्याच्या आधारे अखंड रुग्णसेवेत कार्यरत आहे. ऑपरेशन करून, त्रास सहन करून उपचार करण्यापेक्षा नुसत्या तोंडावाटे औषधे घेवून रुग्णांचे आयुष्य सुंदर बनवले आहे. मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च सेंटरचा विस्तार महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यात मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च सेंटरची रुग्णसेवा अखंडीत सुरू आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च अँड ट्रीटमेंट सेंटर, गीता मंदिर जवळ, कावळा नाका, कोल्हापूर-४१६००३, दुर्धवनी क्रमांक - ९३७२७२८००९, ९७३०३३९००९.

सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा !

Powerd By : Parvej

ZEB A
TRADING COMPANY

Life Style

- ▶ BAUXITE TRADING
- ▶ EARTH MOVER & TRANSPORT
- ▶ CONSTRUCTION COMPANY
- ▶ GOV. RECO. SAND CONTRACTOR
- ▶ MILLS SCALE

472, B Ward, Mangalwar Peth,
Near Karveer Nagar Wachanalay.

Contact : 0231-6452755, 2540555,
+91-9890130555, +91-9890619292

सर्व
हिंदू-मुस्लिम
बांधवांना
रमजान
ईदच्या
हार्दिक शुभेच्छा !

कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांना, संस्थेच्या माजी संचालक, सभासद, हितचिंतक तसेच आजी-माजी विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्गाला

रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा !

गणी आजरेकर (चेअरमन)

आदिल फरास (उपाध्यक्ष)

कादर मलबारी (प्रशासक)

संचालक

हाजी पापाभाई बागवान

अल्ताफ झांजी

हाजी लियाकत मुजावर

मलीक बागवान

हाजी जहाँगिर अत्तार

रफीक शेख

रफिक मुल्ला

उमर फारुक पटवेगार

दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर

नेहरू हायस्कूल अँड ज्यूनियर कॉलेज

आर्ट्स अँड सायन्स

१४४७, सी, मुस्लिम हॉस्टेल, दसरा चौक, कोल्हापूर. फोन. २६४०८९४

सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा !

रिजवान मुजावर

लेग पिप्स व लॉली पॉप
स्पेशलिस्ट

कोल्हापूर
चिकन सेंटर

आमचेकडे ब्राँयलर चिकन, तंदुरी चिकन व होलसेल दर्यात भंडी मिळतील.

२६६, ई वॉर्ड, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर- ४१६००१. फोन : ०२३१-२६६२४८०, मो. ९८६०६०५०४०




सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा.

शान ट्रेडिंग कंपनी, शिरोली

११८, कलंदर मंझील, मु.पो. शिरोली, ता. करवीर, जि. कोल्हापूर. फोन : (०२३०) २४६१०२०, २४६१०३०, २४६११८८

नुराणी ट्रेडिंग कंपनी, हालोंडी

कोल्हापूर-सांगली रोड, मु.पो. हालोंडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.



सर्व प्रकारचे स्टील, अँगल, गरडल, चॅनेल, पाईप, प्लेन पत्रा होलसेल दरामध्ये उपलब्ध.

रोजा शरीर आणि मनही शुद्ध करते

जीवनात तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने यशस्वी असतो ज्याचे शरीर निरोगी आणि मन शुद्ध असते. ईश्वराने मानवानिर्मितीपासून त्याच्या कल्याणाची सोय करून ठेवलेली आहे. वेळोवेळी त्याच्या गरजेनुसार त्यामध्ये बदलही करण्यात आले आहेत. आजचा व्यक्ती तणावाने ग्रस्त असून, विषाणूजन्य आजारांनी त्रस्त आहे. यामुळे तो शरीर अन्न मनाने खचत चालला आहे. दिवसेंदिवस माणसाचे आयुष्यमान हे कमी होत असून, सुखसुविधा असूनही तो तणावमुक्त नसल्याचे दिसून येत आहे. आजच्या परिस्थितीत माणसाच्या आरोग्य अन्न मनाला निरोगी आणि चिंतामुक्त ठेवण्याचे काम रोजा करतो. रोजाची उपासना पद्धती फक्त विशेष समाजघटकांसाठी मर्यादित नसून ती सर्व मानवकल्याणाच्या हिताची आहे.

रोजाचे शारीरिक फायदे

१. वजन कमी होते : सतत एक महिना नियमितपणे १४ तास उपाशी राहिल्यामुळे रोजेधारकांचे वजन कमी होते. टेक्सास विद्यापीठाने या संबंधी जे संशोधन केलेले आहे त्यात म्हटलेले आहे की, बराच काळ रिकाम्यापोटी राहिल्याने किंवा सातत्याने कमी खाऊन शरिराचे वजन कमी होते. रोजे केल्याने शरिरातील पेशींवर ताण पडतो व त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

२) बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो : अनेक आहार तज्ज्ञांचे यावर एकमत आहे की रमजानचे रोजे ठेवल्याने वजन कमी होण्यासोबतच रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलची मात्रा सुद्धा कमी होते. त्यामुळे हृदयाची क्षमता वाढते. हृदयघात आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजारापासून माणूस सुरक्षित राहतो.

३) पचनक्रिया मजबूत होते : आपण वर्षभर भरपूर खात आणि पीत असतो. अनेकजणांना घास ३२ वेळा चारून खाने गरजेचे असते याची एक तर माहिती नसते किंवा वेळ नसतो. घास व्यवस्थितरित्या चर्वन न करण्याच्या सवयीमुळे अर्धवट चावलेले अन्न नित्यनेमाने पोटात ढकलले गेल्यामुळे पचन क्रियेवर सातत्याने अतिरिक्त तान पडत असतो. ही जवळ-जवळ सर्वांचीच परिस्थिती आहे. पोटाला

स्वतःच्या कामाबरोबर दातांचेही काम करावे लागते. रोजांच्या काळात दिवसभर काहीही पोटात जात नसल्यामुळे पोटाला अर्थात पचन संस्थेला आराम मिळतो. झोपल्याने जसे शरीर ताजे तवाने होते तसेच रोजे राहिल्याने पचनसंस्था ताजी तवानी होते. सातत्याने १४ तास लांब कालावधीसाठी उपाशी राहिल्याने शरिरात अॅ डीपोनॅनॅटिन नावाचे हारमोन तयार होते जे की पचन संस्थेला अन्नातील पौष्टिक घटक पचविण्यास मदत करते. थोडक्यात सतत ३० दिवस रोजे केल्याने पचन संस्था सुधारते.

४) वाईट सवईपासून सुटका : तंबाखू, पान, बिडी, सिगारेट, दारू सतत काहीबाही खाने, सतत गोड आणि तळलेले पदार्थ खाने, पाकेट बंद फरसान फस्त करणे, चहा, कॉफी, कोल्ड्रीक्स पीने या सारख्या वाईट सवई रमजानच्या ३० दिवसांच्या रोजांच्या पालनामुळे सुटण्यामध्ये मदत होते.

मनोवैज्ञानिक फायदे

फक्त दिवसभर काही न खाणे आणि न पिणे यालाच बहुतेक लोक रोजा समजतात. पण प्रत्यक्षात तसे नाही. रमजानमध्ये दिवसा उपाशी राहणे हा शरिराचा रोजा झाला. पण वाईट न पहाणे, वाईट कृत्य न करणे, वाईट न बोलणे, वाईट न ऐकणे, सतत इबादत करत राहणे, रात्रीची २० रकाअत अतिरिक्त नमाज अदा करणे, सतत पवित्र वातावरणात रहाणे अपेक्षित आहे. एरव्ही (पान १३ वर)





CITY COSMETIC | LASER | HAIR TRANSPLANT CENTER

स्मार्ट दिसूया..
स्टाईलमध्ये जगूया!



लेसर थेरेपी

- चेहऱ्यावरील डाग, काळपटपणा, वांग, व्रण, मुठमाचे डाग घालविणेसाठी वॅक्सिंग व थ्रीडिंग पासून कायमस्वरूपी मुक्तता.
- चेहऱ्यावरील, शरिरावरील अनावश्यक केस वेदनाविरहित घालविणे.
- चेहरा तजेल बनविण्यासाठी केमिकल पिल्स, व्यामपायर फेशियल, मिसो थेरेपी, लेसर फेशियल



लड्डपणासाठी सर्व पद्धतीचे उपचार

- संपुर्ण बॉडी अॅनॅलिसिस करून योग्य डाएट मार्गदर्शन
- मशिनद्वारे चरबी कमी करणे.
- चरबी कायम स्वरूपी घालविणेसाठी शस्त्रक्रिया.



सर्व प्रकारचे दातांचे विकार तपासणी, उपचार व कॉस्मेटिक डेंटिस्ट्री



केसांच्या समस्या व उपचार

- स्त्री व पुरुषांच्या केसांच्या सर्व समस्यांवर सर्व प्रकारच्या उपचार पद्धती
- टक्कल पडलेल्या पुरुषांसाठी हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी



उत्तम प्रतिचे सलॉन व स्पा..

- सर्व प्रकारचे हेअर कट, हेअर कलर, हाईलाईट्स, फेशियल, मेनिक्युअर, पॅडिक्युअर, मसाज व स्टीम.



कॉस्मेटिक शस्त्रक्रिया

- चेहऱ्याचे, नाकाचे व स्तनांचे सौंदर्य वाढविण्यासाठी सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरी

In Association with



0% INSTANT & EASY
Monthly Instalments

For the first time in Kolhapur & exclusive At our center

ONE TIME PAYMENT OR EASY EMI'S CHOICE IS YOURS!

सिटी कॉस्मेटिक लेसर हेअर ट्रान्सप्लांट सेंटर

सिटी हॉस्पिटल शेजारी, ८ वी गल्ली, मेन रोड, राजारामपूरी, कोल्हापूर.

अपॉईंटमेंटसाठी संपर्क : 86698 00800

सर्व हिंदु-मुस्लिम बांधवांना रजमान ईदच्या हार्दिक शुभेच्छा!



मा. ऋतुराज संजय पाटील
कोल्हापूर दक्षिण आमदार



मा. सौ. प्रतिमा सतेज पाटील
(वहिनी)



मा. नामदार सतेज डी. पाटीलसो
मा. गृह व परिवहन राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य



MAI HYUNDAI



हेड ऑफिस : 517 ई, जुना पुणे-बंगलोर रोड, जीपीटी कॉम्प्लेक्स, कोल्हापूर. फोन : 0231-2536832

रमजान, रोजे आणि कुराणाच्या शिकवणी

रोजा आणि कुरआन ही रमजान महिन्याची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. रोजासंबंधी कुरआनात म्हटले आहे, हे ज्ञानधारकांनो, तुम्हावर रोजे (उपवास) अनिवार्य आहेत. त्याप्रमाणे पूर्वीच्या लोकांवर ही अनिवार्य होते. यासाठी की तुमच्यात तक्रा निर्माण व्हावा (२-१८२). तक्रा हाच रोजांचा उद्देश आहे. म्हणूनच तक्राचा अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचे रोजा संबंधीचे काही उपदेश यासाठी पुरेसे आहेत. ते एकदा म्हणाले, जो रोजा ठेवूनही खोटे बोलने व खोटे वागणे सोडत नाही, त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाहला काही एक गरज नाही. अर्थातच माणसाच्या वागण्यात, बोलण्यात परिवर्तन होऊन त्याने सत्य बोलावे व सत्य वागावे हाच रोजांचा खरा उद्देश आहे. पैगंबर (सल्ल.) एकदा म्हणाले, रोजा म्हणजे फक्त पहाटे पासून ते सायंकाळपर्यंत अन्न-पाणी सोडणे नव्हे! रोजा जिभेचापण आहे, डोळ्यांचा पण आहे. कानांचा देखील व हाता पायांचा सुद्धा रोजा आहे! या पैगंबरी उपदेशातून स्पष्ट होते की माणसाचे संपूर्ण चारित्र्यसंवर्धन हा खरा रोजांचा उद्देश आहे. जर कोणी रोजा ठेवूनही निंदा-नालस्ती, शिवीगाळ करीत असेल, डोळ्यांनी अश्लीलता, नग्नता पाहात असेल, कुणाकडे वाईट नजरेने पाहत असेल, भ्रष्टाचार करत असेल तर त्याच्या रोजाची, त्याच्या अन्न-पाणी सोडण्याची अल्लाहला काडीमात्र गरज नाही. उमर (र.) यांनी आपले ज्येष्ठ व जाणकार सहकारी उबई बिन कअब (र.) यांनी तक्रा विषयी विचारणा केली असता ते म्हणाले, हे उमर (र.)! कधी आपणांवर अत्यंत काटेरी जंगलातून जाण्याचा प्रसंग झाला? उमर (र.) म्हणाले, हो! एकदा असे घडले! मग काय केलं? उमर (र.) म्हणाले,

एक-एक पाऊल अत्यंत दक्षतेने पुढे टाकून, की एखादा काटा टोचू नये, अशा सावधानतेने मी ते पार केले. उबई बिन कअब म्हणाले, उमर (र.)! हाच तक्रा आहे! अर्थात माणसाने संपूर्ण जीवन अशा सावधानतेने जगावे की त्यांच्याकडून ईश-अवज्ञा अर्थात अन्याय-अत्याचार घडू नये हाच तक्रा आहे. हाच रोजांचा खरा हेतू आहे. थोर इस्लामी विद्वान मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी (रहे.) यांनी रोजा आणि वासनांवर नियंत्रण या पुस्तकात तक्राचे स्पष्टीकरण करतांना दोन घोडेस्वारांचे सुंदर उदाहरण दिले आहे. पैकी एकाच्या हाती घोड्याचा लगाम आहे तर दुसऱ्याच्या हातातून तो सुटलेला आहे. लगाम हाती असल्याने पहिल्याचे घोड्यावर पूर्ण नियंत्रण आहे. मात्र लगाम हाती नसल्याने दुसऱ्या घोडेस्वाराचे घोड्यावर नियंत्रण नाही. उलट तो घोड्याच्या नियंत्रणात आहे. हे उदाहरण देऊन मौलाना लिहितात की, घोडे म्हणजे वासना (स्वाहिशते नफस) आहेत आणि जगातील प्रत्येक माणूस वासनारूपी घोड्यावर स्वार असलेल्या प्रवाशासमान आहे. रोजाचा उद्देश अर्थातच तक्रा हा आहे की वासनारूपी घोड्याचा लगाम रोजेदाराच्या हाती यावा व त्याला वासनांवर नियंत्रण प्राप्त व्हावे. वासनांची गुलाम बनलेली माणसं अल्लाहची अर्थात सत्याची गुलामी कदापि करू शकत नाहीत. रोजानंतर रमजानचे दुसरे वैशिष्ट्ये कुरआन आहे. कुरआनची ओळख स्वतः कुरआननेच अशी करून दिली आहे, रमजान तो पवित्रा महिना आहे, ज्यात कुरआनचे अवतरण झाले. कुरआन समस्त मानवजातीसाठी मार्गदर्शन आहे, सुस्पष्ट असे मार्गदर्शन, कुरआन सत्य-असत्याची कसोटी (अलफुर्कान) आहे. जीवनाविषयी जे मार्गदर्शन माणसासाठी कुरआन ने सांगितले ते संक्षिप्तपणे असे आहे.

१) दुनिया अंधेर नगरी नव्हे आणि

मोकळे रान (चरण्याची) ही नाही. सकल चराचर सृष्टिचा व तुझा निर्माता अल्लाह तुला सदा सर्वदा पाहात आहे. तू सान्या जगाला फसवशील मात्र त्याच्या नजरेतून वाचू शकत नाहीस, ही दुनिया तुझ्यासाठी परीक्षा गृह (एक्झाम हॉल) आहे. त्यासाठीच तुला आचार-विचारांचे स्वातंत्र्य दिलेले आहे. मात्र मृत्यू येताच तुला या परीक्षा गृहामधून बाहेर पडावे लागेल. आणि मग एक दिवस तो उजाडलेला असेल जेव्हा या परीक्षेचा निकाल लागेल. जो सर्वस्वी तुझ्या कर्मावर (कृत्यावर) अवलंबून असेल. आज तू सत्याच्या, न्यायाच्या, नीतिच्या मार्गाने जगलास तर जीवनीरूपी या परीक्षेत उत्तीर्ण होशील. मात्र जर असत्य, अन्याय, अनीतिच्या मार्गाने जगलास तर घोर निराशा तुझ्या पदरी येईल! मग पश्चात्ताप करून काहीच उपयोग होणार नाही. म्हणून वेड्या आजच शहाणा हो! सत्य जाणून घे, जीवनाचा वास्तविक उद्देश जाणून घे! चंगळवादाच्या आहारी जाऊ नकोस!

२) संपूर्ण मानवजात अल्लाहने एकाच जोडप्यापासून निर्मिली आहे. म्हणून तुम्ही सर्व आपापसात बंधू भगिनी आहात. समान आहात. कोणी श्रेष्ठ नाही. की कोणची नीच नाही. म्हणून

वेड्या, जीवनात भेदभाव करू नकोस. सर्वांशी बंधू भावाने, प्रेमाने, आपुलकीने वाग! कुणाचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नकोस. कुणाला स्वतःपेक्षा हीन लेखू नकोस कोणाचा द्वेष-मत्सर करू नकोस.

३) हरामाच्या कमाईवर पोसलेल्या व्यक्तीचे कोणतेही सत्कर्म अल्लाह स्विकारत नाही. म्हणून अर्थाजर्ज कर पण कष्टाने, न्यायाने, नीतिने, भ्रष्टाचार करू नकोस, बेईमानी धोकेबाजी करू नकोस.

४) माता-पिता, भाऊ-बहिणी, पत्नी, मुले व इतर आप्तेष्टांचे तुझ्यावर हक्क आहेत. त्यांना पायदळी तुडवू नकोस, माय-बापाशी अत्यंत आदराने, सन्मानाने वाग. त्यांच्याशी कृतघ्नता करणे, अल्लाहशी कृतघ्नता करण्यासमान आहे. याची जाणीव ठेव. पैगंबर (सल्ल.) यांनी म्हटले, आईच्या चरणाखाली (स्वर्ग) जन्नत आहे. माता-पिता प्रसन्न तरच अल्लाह प्रसन्न! माता-पिता नाराज तर अल्लाह नाराज. हे सारं जग अल्लाहच कुटुंब आहे असे जाणून जो सान्या जगाचं भलं इच्छितो तोच खरा सज्जन आहे.

५) मृत्यू अटळ आहे! तुझी इच्छा असो वा नसो, मृत्यू पश्चात तुझी गाठ शेवटी अल्लाहशीच आहे हे वास्तव कधी नजरेआड होऊ देऊ नकोस.

मृत्यूचे स्मरण तुला मार्गभ्रष्ट होऊ देणार नाही आणि कुरआनचे अध्ययन कर! ते तुला खऱ्या सन्मार्गाची ओळख करून देईल. पैगंबरांचा हा उपदेश सतत ध्यानी-मनी असू दे की अंत्ययात्रा जेव्हा निघते (जनाजा) तेव्हा तीन गोष्टी तिच्याबरोबर निघतात. दुनिया (संपत्ती), आप्तेष्ट आणि कर्म. पैकी पहिल्या दोन गोष्टींना एक मर्यादा आहे. मृत्यू आला की ही सारी दौलत वारसांची होईल. आप्तेष्ट तुझा विधी करून परत जातील. तीसरी गोष्ट तुझे कर्म तुझ्या विधी पश्चातही तुझ्या संगती येतील आणि तुझ्या कर्मावरच तुझ्या मृत्यू पश्चातच्या जीवनाची धुरा आहे. ते चांगले असले तरच तुझ्या मरणोत्तर जीवनाच चांगलं होईल! याची जाणीव ठेव!

संपर्क : मोबा. ९८२३२०७८६० / ९४०३९०७८६०

अल्लाह सन्मान... चांगली दुनिया

बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी

eDaily

www.livedinmaan.com

आमचं

YouTube

न्यूज चॅनल सबस्क्राईब करा...

live dinmaan

सामाजिक कार्यकर्ते



सर्व हिंदू-मुस्लिम
बांधवांना रमजान ईदच्या
हार्दिक शुभेच्छा!

डॉ. अक्षय पाथरवट
Mob : 9822786600

सर्व हिंदू-मुस्लिम
बांधवांना रमजान ईदच्या
हार्दिक शुभेच्छा!



SUSMITA
Healthcare

Mandar S. Hasabnis
Mob : 9823276346

We Deals In Cardiac Surgers
Instruments & Machines

Office

Shop No. 6, 1st Floor, Empire Tower,
Dasara Chowk, Kolhapur. Ph : 2646356

Residence

Amar Vikas Sahakari Grihanirman Sanstha,
Plot No. 43, New Vashi Naka, Kolhapur.
Ph. (0231) 2323526, Mob : 9823276346

सर्व हिंदू-मुस्लिम
बांधवांना रमजान ईदच्या
हार्दिक शुभेच्छा!



मा. असिया रहिम सनदी
M. Sc. Microbiology
अध्यक्षा - आदर्श महिला विकास सेवा संस्था

प्रभाग क्र. 24,
साईक्स एक्सटेंशन, राजारामपुरी.
संपर्क 9371647474

रहिम सनदी

■ सामाजिक कार्यकर्ते ■ शहर अध्यक्ष, धर्मजय महाडीक युवा शक्ती
■ संस्थापक - छ. राजाराम महाराज प्रतिष्ठान

यंदाची ईद उन्हाळ्यात कशी काय?

जगभरामध्ये सर्वत्र सौर कॅलेंडरचा वापर केला जातो. हिंदू धर्मिय सुद्धा या कॅलेंडरचा वापर करतात.

चांद्र कॅलेंडर आणि सौर कॅलेंडर यामध्ये काय फरक?

चांद्र पृथ्वीभोवती फिरतो. चंद्राला एका अवरस्थेत पुन्हा येण्यासाठी साधारणपणे २९.५ दिवसांचा काळ लागतो. म्हणजेच एका अमावस्येनंतर पुढची अमावस्या यायला २९.५ दिवस लागतात.

हा दोन अमावस्यांमधला काळ एक महिना म्हणून गणला जातो. असे १२ महिने मिळून एक चांद्र वर्ष होते. एका महिन्यात केवळ २९.५ दिवस असल्यामुळे या चांद्र वर्षात केवळ ३५४ दिवस असतात.

सौर कॅलेंडरमध्ये मात्र ३६५ दिवस असल्याचं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळेच चांद्र कॅलेंडर आणि सौर कॅलेंडरमध्ये ११ दिवसांचा (३६५-३५४) फरक पडतो. यामुळेच दरवर्षी रमजान ईद ११ दिवसांनी मागे येते

भारतीय कालगणनेतला बदल?

आता भारतात हिंदू धर्मिय साजरे करत असलेले सण ठराविक ऋतूतच कसे येतात असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो.

यांचं कारण हिंदू धर्मियांनी सौर कॅलेंडरचा स्वीकार केल्याचं खगोल आणि पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण सांगतात. ते म्हणाले, 'हिंदू कालगणनेने चांद्र आणि सूर्य कॅलेंडरचा मेळ घातला आहे. एक सौरवर्ष ३६५ दिवसांचं असतं. चांद्र वर्ष आणि सौरवर्षातला ११ दिवसांचा फरक दर तीन वर्षांनी कॅलेंडरमध्ये अधिक महिन्याने भरून काढला जातो.

म्हणजेच थोडक्यात असे अनुशेषाच्या ११ दिवसांचे ३३ दिवस साठले की अधिक महिना येतो. फक्त चांद्र कॅलेंडरचा वापर केल्यास सौर कॅलेंडरपेक्षा ११ दिवसांचा सतत फरक पडत जाईल.'

'ज्यावेळेस एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो तेव्हा त्यातल्या पहिल्या महिन्यास अधिकमास आणि दुसऱ्याला निजमास म्हटलं जातो. म्हणजेच ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास होतो', असं सोमण

यंदाची ईद उन्हाळ्यात कशी काय आली याचा विचार तुमच्या मनात आला आहे का? किंवा या आधीच्या काही रमजान महिन्यांमध्ये पाऊस पडत असल्याचंही तुम्हाला आठवत असेल. त्याचं कारण मुस्लीम धर्मियांचे सण ठरवणाऱ्या कॅलेंडरमध्ये आहे. मुस्लीम कॅलेंडर म्हणजे चांद्र कॅलेंडर आहे.

सांगतात.

रमजान महिन्यात काय केलं जातं?

रमजान ईद कधी साजरी केली जाते याबद्दल सोमण म्हणाले, 'मुस्लीम कॅलेंडरमध्ये रमजान हा नववा महिना आहे. या महिन्याच्या अमावस्येनंतर चांद्रदर्शन झाल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते.

यानंतर शव्वाल महिना सुरु होतो. रमजान महिन्याच्या काळामध्ये प्रेषितांच्या साहाय्याने पवित्र कुराण स्वर्गातून पृथ्वीवर अवतरले असं मानलं जातं. त्यामुळे चंद्रदर्शन झाल्यावर ईद-उल-फित्र हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. लोक एकमेकांना भेटून शुभेच्छा देतात.'

रमजान ईदबद्दल सांगताना इस्लाम धर्माचे अभ्यास सैफ आसरे सांगतात, 'हा महिना इस्लाम धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रमजान महिन्याची सुरुवात चंद्र दर्शनाने झाली की त्याच्या दुसऱ्या दिवसापासून रोजे (उपवास) केले जातात. या दिवसापासून जन्नतचे (स्वर्गाचे) दार उघडले जाते आणि जहान्नमचे (नरकाचे)

बंद केले जाते.'

'रमजानच्या महिन्यात रोजा, नमाज, शब-ए-कद्रची रात्र, कुराण आणि जकातुल फित्र या गोष्टी महत्त्वाच्या असतात असं आसरे सांगतात. ते म्हणाले, रोज पहाटे सूर्योदयापूर्वी सहरी करून नंतर संध्याकाळी सूर्यास्तावेळी इफ्तार केलं जातं. दररोजच्या पाच नमाजांव्यतिरिक्त रात्री तराविहची विशेष नमाज आयोजित केली जाते. शब-ए-कद्रही रात्र अत्यंत पवित्र मानली जाते कारण या रात्री दिव्य कुराणाचे अवतरण सुरु झाले.

या महिन्यात आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्या कुटुंबांकडून एकूण उत्पन्नाच्या २.५ टक्के उत्पन्न किंवा धान्य गरीब कुटुंबाना जकात व फित्रा म्हणून दिलं जातं. प्रत्येक व्यक्तीमागे २.५ किलो धान्याचा दानधर्मही केला जातो.'

ईदची वेळ ठरवण्यात का अडचणी येतात?

ईदचा दिवस चांद्र कॅलेंडरचा १० वा महिना 'शव्वाल'च्या पहिल्या तारखेला येतो. पण ईदचा मुळ दिवस कोणता असावा यावर इस्लाममध्ये चर्चा होत आली आहे. अनेक देशातले मुस्लीम

लोक स्वतः चंद्र पाहण्याऐवजी त्या देशात चंद्र पाहण्यास जबाबदारी दिलेल्या अधिकाऱ्यांवर अवलंबून राहतात.

तर काही ठिकाणी सौर कॅलेंडरचाही आधार घेतला जातो. तर इतर ठिकाणी खगोलशास्त्राचीही मदत घेतली जाते. सुन्नी बहुल मुस्लीम देशांत सौदी अरेबियानं ठरवलेल्या वेळी ईद

साजरी करतात. तर शिया बहुल मुस्लीम देशात इराणने ठरवलेली ईदची वेळ साजरी करतात.

त्यामुळेच जगभरातले मुस्लीम एकाच दिवशी ईद साजरी करत नाहीत. ईद साजरी करण्यात एक ते दोन दिवसांचा फरक आढळतो.



छत्रपती परिवाराकडून

हिंदू-मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा..!



मा. युवराज मालोजीराजे छत्रपती



CONTACT
9764972000



N.H. 4, Ujalaiwadi, kolhapur 416234



SOTC
For Holidays.

ntt nisarg
tours + travels

dream | book | travel

Domestic & International Tours

www.nisargtt.com

- Travel Insurance
- Hotel Bookings
- Foreign Exchange
- Passport
- Air Tickets
- Visa

9, Galaxy Towers, New Shahupuri, Kolhapur 416 001
Tel : +91 231-265 9995, 652 9995

E mail : nisargtt@gmail.com

इस्लाम आणि भारतीय विचारवंत

अल्लाह एक तुं - संत तुकाराम महाराज

अल्लाह एक तुं, नबी एक तुं ।
काटते सिर पावों हाते नही जीव डराये ॥२॥
अनुवाद अल्लाह तू एकच आहे. तुझा अंतिम पैगंबर सर्वासाठी एकच आहे. अल्लाह तूच आमचा रक्षक आहेस. तुझे आणि तुझ्या पैगंबराचे नाम घेताना कोण्या दुष्टाने आमचे डोके, हात, पाय जरी कापले तरी तूच आमचा रक्षणकर्ता आहेस. म्हणून आमचा जीव मुळीच भिणार नाही.
(संदर्भ : गाथा वैद्यगोळी, अभंग क्र. ३, १८८)

अल्लाह रखेगा वैसा ही रहना - संत एकनाथ महाराज

अल्लाह रखेगा वैसा ही रहना ।
मौला रखेगा वैसी भी रहना ॥
कोई दिन राजा बडा अधिकारी ।
एक दिन होय कंगाल भिकारी ॥
एका जनार्दनी करत करतारी ।
गाफल क्यो करता मगरूरी ॥
(संदर्भ : संत एकनाथ, जीवन और काव्य, पृष्ठ क्र. १६८)

सर्वाचा निर्मिक आहे एक धनी - म.जोतीराव फुले

सर्वाचा निर्मिक आहे एक धनी ॥
त्याचे भय मनी ॥ धरा सर्व ॥
मानवांचे धर्म नसावे अनेक ॥
निर्मिक तो एक ॥ जोती म्हणे ॥
(संदर्भ : महात्मा फुले समग्र वाङ्मय, पृ. क्र. ६०८)

अल्लाह तूं गनी - संत नामदेव महाराज

मैं अंधुलेकी टेक तेरा नामु खुंदकारा ।
मैं गरीब मैं मसकीन तेरा नामु
हैं अधारा ॥
दरिआऊ तूं निहंद तूं बिसिआर तूं धनी ।
देहि लेहि एक तूं दिगर को नही ॥
करीमा रहिमा अल्लाह तूं गनी ।
हाजार हजूरी दरि पेसी तूं मनी ॥
तूं दाना तूं बीना मैं बिचारु किया करी ।
नामेचे सुआमी बरवसंद तूं हरी ॥
(संदर्भ : श्री नामदेव गाथा, अभंग क्र. २२६३, पृष्ठ क्र. ८४८)

तारणहार तो न्यारा है रे हाकिम वो रहमान - संत बहिणाबाई

जैसा हि करना वैसाहि भरना संघित येहि प्रमाण ।
तारणहार तो न्यारा है रे हाकिम वो रहमान ॥३॥
दो दिनकी है दुनिया रे बाबा ।
नर तर येही सार । नई आवेगा दुजे बार । आपकु पछान । देख दाई मकान ।
पकड रहिमान । क्यो हुआ है हैरान ।
भावार्थ हे जग तर क्षणभंगुर आहे. हेच माणसाच्या यशाचे सार आहे. तू या जगात पुन्हा येणार नाहीस. म्हणून स्वतःला ओळख. मरणोत्तर जीवनाच्या निरंतर निवासस्थानाकडे लक्ष केंद्रित कर. यासाठी रहिमानशी नाते जोड. हैराण का होतोस?
(संदर्भ : संत बहिणाबाईची गाथा, पृष्ठ क्र. १७१ व ३८२)

Jamir Sayyed

9823016387
7304735050

AUTOCAR

— PREOWNED CARS —

423/12, Panjarpol Industrial Estate,
Panjarpol, Kolhapur.

Ayaz Bagwan

| 9325795857 | 9175735073 |

PERFECT

AUTO ACCESSORIES



सर्व फोर व्हीलर वाहनांचे अॅक्सेसरीज होलसेल व रिटेल मध्ये मिळतील.

४२३/२०, पांजरपोळ इंडस्ट्रियल इस्टेट, कोल्हापूर

इस्लाम धर्मात मूर्तिपूजा कोणत्याही स्वरूपात पुढे आली नाही - साने गुरुजी

जो परात्पर प्रभु स्वतःच्या सामर्थ्याने व प्रेमाने या विश्वाचे नियमन करतो त्या सत्य देवाची जाणीव अरबांना पूर्णपणे आली. मूर्तिपूजा कोणत्याही स्वरूपात पुढे आली नाही आणि जी अरबजात केवळ मूर्तिपूजक होती त्यांना संपूर्णपणे केवळ एक ईश्वराला भजणारे मुहम्मद (स.) यांनी केले. ही खरोखरच अद्भूत व अपूर्व अशी गोष्ट होती.

(संदर्भ : इस्लामी संस्कृती, पृ. क्र. १४२ ते १४४)

विखुरला इस्लाम कराया शहाणा

- संत तुकडोजी महाराज

विखुरला इस्लाम कराया शहाणा ।
संघटीत केले त्याने स्वजना । त्या काळी ॥
लोक प्रतिमापूजक नसावे ।
त्यांनी एका ईश्वरासी प्रार्थवि ॥

(संदर्भ : ग्रामगीता, अध्याय २७, ओवी नं. ९०, पृष्ठ क्र. २९४)



Ramadan Eid Mubarak



डॉ. इम्तियाजभाई बागवान
• संचालक हज फौंडेशन •
• माजी चेअरमन बागवान पतसंस्था •

ISB

डॉ. इम्तियाजभाई सिकंदरभाई बागवान अँड सन्स

युनिट नं.2, गाळा नं. 20, 31 व 32 शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर मो. 9890871925 • 9130871926 •



डॉ. नौमान बागवान

भाजीपाला, कांदा, बटाटा
कमिशन एजेंट व सप्लायर्स



मा. बंटी डी. पाटीलसो
गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य



प्रविण सोनवणे
प्रभाग क्र. ६२ बुद्ध गार्डन

प्रारंभ

नव्या युगाचा..
नव्या पर्वाचा...

सर्व हिंदू-मुस्लिम
बांधवांना
रमजान ईदच्या
हार्दिक शुभेच्छा!



स्व. रामकृष्ण सोनवणे मा. उपमहापौर
मा. हरिदास सोनवणे मा. उपमहापौर
सौ. जयश्री ह. सोनवणे मा. महापौर
कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर.



खदिजा : मोहम्मद पैगंबरांच्या या पत्नीची इस्लामच्या स्थापनेतील भूमिका काय होती?

त्यांनी खरोखरच सर्व परंपरा मोडीत काढल्या होत्या. आजपासून १४०० वर्षांपूर्वी त्यांनी जे केलं, ते आजच्या काळातील महिलांसाठीही खरंच खूप प्रेरणादायी आहे.'

युकेमधल्या मँचेस्टर शहरात इमाम असलेले असद झमान खदिजाबद्दल सांगतात. ६ व्या शतकात सध्याच्या सौदी अरेबियामध्ये खदिजा यांचा जन्म झाला होता. त्या स्वतः अतिशय श्रीमंत, प्रभावशाली होत्या. समाजात त्यांना आदर होता. अनेक मान्यवर उमरावांनी त्यांनी लग्नासाठी मागणी घातली होती, पण त्यांनी हे प्रस्ताव फेटाळून लावले होते. नंतर त्यांनी विवाह केला... तोही दोनदा. पहिला पती वारला आणि दुसऱ्या नवऱ्यापासून त्यांनी स्वतःच विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खदिजा यांनी पुन्हा कधीही लग्न न करण्याचा निश्चय केला. पण त्यांच्या आयुष्यात अजून एक पुरुष आला. त्यांनी त्याच्याशी विवाह केला. खदिजा यांचं हे तिसरं लग्न अखेरपर्यंत टिकलं. खदिजानी त्यांच्यामध्ये काही असे गुण पाहिले होते, ज्यामुळे त्यांचा लग्नबद्दलचा विचार बदलला, त्याकाळाचा विचार करता एखाद्या स्त्रीने आपला नवरा निवडणं आणि त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवणं हे खूपच विलक्षण होतं. तिसऱ्या लग्नाच्या वेळेस खदिजांचं वय ४० वर्ष होतं आणि त्यांचा होणारा नवरा २५ वर्षांचा होता. त्याची परिस्थितीही सामान्य होती. पण ही केवळ एका सामान्य मुलाची आणि श्रीमंत स्त्रीची प्रेमकहाणी नव्हती.... ती जगातल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या धर्माच्या स्थापनेची सुरुवात होती. कारण खदिजा यांचा तिसरा नवरा मोहम्मद होते, ज्यांना आपण मोहम्मद पैगंबर म्हणून ओळखतो.

स्वतःचा व्यापार चालवणारी महिला

खदिजा नेमक्या कोण होत्या, याबद्दल सविस्तर चित्र उभं करणं सध्याच्या काळात अवघड आहे. कारण त्यांच्याबद्दल उपलब्ध असलेल्या गोष्टी त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनंतर लिहिण्यात आल्या आहेत. पण त्यांच्याबद्दल जे काही लिहिलं गेलं त्यावरून हे लक्षात येतं की, ती जबरदस्त इच्छाशक्ती असलेल्या, स्वतःचं आयुष्य मोकळेपणानं जगण्याची इच्छा असलेल्या स्त्री होत्या असे अभ्यासकांनी म्हंटले आहे.

खदिजा यांचे उंटांचे तांडे व्यापारासाठी मध्य पूर्वेत प्रवास करायचे

परंपरेप्रमाणे त्यांनी आपल्या चुलत भावाशी लग्न करावं, अशी

खदिजांच्या कुटुंबियांची इच्छा होती. पण त्यांनी या गोष्टीला नकार दिला. कारण त्यांना आयुष्याचा जोडीदार स्वतः निवडायचा होता. खदिजा या एका व्यापाऱ्याची मुलगी होत्या. त्यांच्या वडिलांनी पिढीजात व्यवसायाचं रूपांतर एका आर्थिक साम्राज्यामध्ये केलं. एका युद्धात ते मारले गेल्यानंतर खदिजा यांनी त्यांचा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. 'या जगात कसं वावरायचं हे त्यांना निश्चितच माहीत होतं. किंबहुना त्यांच्या व्यवसायामुळेच खदिजांना तो मार्ग सापडला, ज्यामुळे नंतर जगाचा इतिहासच बदलला,' असं काही इतिहासकारांनी नमूद केलं आहे.

कशी झाली मोहम्मद-खदिजा यांची भेट?

खदिजा त्यांचा सर्व व्यवसाय मक्केमधून चालवायच्या. व्यवसायाची गरज म्हणून मालवाहतूक करण्यासाठी खदिजा यांना वाहनांच्या ताफ्याची आवश्यकता असायची. मध्य पूर्वेतील मोठ्या शहरांमध्ये ही वाहतूक चालायची. दक्षिण येमेनपासून उत्तर सीरियापर्यंत हा व्यापार चालायचा. खदिजा यांना वारसाहक्कानं संपत्ती मिळाली असली तरी त्यांनी स्वतःच्या हिमतीवर आपला व्यवसाय वाढवला होता, खदिजा या आपल्या कर्मचाऱ्यांची निवड स्वतः करायच्या. आपल्या व्यवसायाला फायदा होईल अशी कौशल्यं असलेल्या व्यक्तींची त्या काळजीपूर्वक निवड करायच्या. त्यांनी एका अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू माणसाबद्दल ऐकलं होतं. त्याच्यासोबत भेट झाल्यानंतर खदिजा यांनी आपल्या एका ताफ्याचं नेतृत्व करण्यासाठी त्या व्यक्तीची निवड केली. खदिजा यांना त्या तरुणाचा दृढनिश्चय आवडला. जसजसे दिवस जाऊ लागले, तसतसं खदिजा यांना या तरुणानं प्रभावित केलं आणि त्यांनी पुन्हा विवाह करण्याचा निर्णय घेतला. या तरुणाचं नाव होतं मोहम्मद. आई-वडील नसलेल्या मोहम्मदला

त्याच्या काकांनी सांभाळलं होतं. लग्नाचा हा प्रस्ताव मोहम्मदसाठी स्थैर्य आणि आर्थिक समृद्धी घेऊन येणारा ठरला. या जोडप्याला चार मुलं झाली. पण त्यापैकी केवळ मुलीच जगल्या. मोहम्मद आणि खदिजा यांच्या या विवाहाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एक पत्नीत्वाचं पालन केलं गेलं. 'तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा विचार करता ही गोष्ट अतिशय उल्लेखनीय होता. त्याकाळी बहुतांश पुरुषांना एकापेक्षा अधिक पत्नी असायच्या. बहुपत्नीत्वाची पद्धत समाजमान्य होती.'

मोहम्मद यांचा प्रेषित बनण्याचा प्रवास

खदिजा यांच्याप्रमाणेच मोहम्मद हे देखील कुरैश या जमातीमध्ये जन्मले आणि वाढले होते. त्या भागातील अनेक जमाती अनेक देवतांची उपासना करायच्या. लग्नानंतरच्या काही वर्षांनी मोहम्मद यांचा कल आध्यात्मिक गोष्टींकडे वाढला आणि ते मक्केच्या आसपासच्या पर्वतरांगांमध्ये उपासनेसाठी गेले. इस्लामिक मान्यतांप्रमाणे मोहम्मद यांना जिब्राईल च्या माध्यमातून थेट परमेश्वरानेच आज्ञा केल्या. जिब्राईल हा तोच देवदूत होता. मोहम्मद यांनी मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कुराण हा दैवी साक्षात्काराच्या माध्यमातून लिहिला असं सांगितलं जातं. ज्यावेळी मोहम्मद यांना पहिला दैवी संदेश मिळाला, तेव्हा ते खूप घाबरले असंही म्हटलं जातं. कारण नेमकं काय होतं आहे, हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. आपण नेमका काय अनुभव घेतोय, हे त्यांना कळलं नाही. त्यांना नेमका संदर्भ कळला नाही. कारण ते एकाच ईश्वराची उपासना या संकल्पनेत वाढले नव्हते, ते या अनुभवानंतर गोंधळले होते. हे दैवी संदेश स्वीकारणं कठीण होतं, अशी मान्यता आहे. तो अनुभव खूप तरल असला तरी शारीरिकदृष्ट्या धक्कादायक ही होता. ज्या एकमेव व्यक्तीवर सर्वाधिक विश्वास होता, त्याच

व्यक्तिचा सल्ला घेण्याचं मोहम्मद यांनी ठरवलं.' खदिजा यांनी त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यांना शांत केलं. ही एक खूप चांगली घटना असल्याचं त्यांना जाणवलं आणि त्यांनी मोहम्मद यांना दिलासा दिला. आपल्याला माहीत आहे की पहिल्यांदा जेव्हा हा दैवी संदेश मिळाला, तेव्हा मोहम्मद यांना स्वतःवरच संशय निर्माण झाला. पण खदिजा यांनी त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला की, ते प्रेषित आहेत.

पहिली मुस्लिम व्यक्ती एक महिला होती

मोहम्मद यांना जे दैवी संदेश मिळाले होते, ते ऐकणारी पहिली व्यक्ती खदिजा होत्या, असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळेच अभ्यासकांच्या मते खदिजा या इतिहासातील पहिली 'मुस्लिम' व्यक्ती होत्या, नव्यानंच स्थापन झालेल्या धर्माचा स्वीकार करणाऱ्या खदिजा या पहिल्याच व्यक्ती होत्या. त्यांनी या संदेशांवर विश्वास ठेवला आणि त्यांचा स्वीकारही केला, 'त्यामुळे या संदेशाचा प्रसार करण्याचा विश्वास मोहम्मद यांच्यामध्ये निर्माण झाला. मोहम्मद यांनी याच टप्प्यावर जमातीच्या ज्येष्ठांच्या समजुतीला आव्हान दिलं आणि 'अल्लाह हा एकच देव आहे आणि इतरांची उपासना करणं ही ईशनिंदा आहे,' या संदेशाचा प्रसार करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मोहम्मद यांनी इस्लामची शिकवण द्यायला सुरुवात केली, तेव्हा मक्केमधील एकेश्वरवादावर विश्वास नसलेल्या अनेकांकडून मोहम्मद यांना विरोध झाला. त्यावेळी मोहम्मद यांना ज्या सहकार्यांची, आधाराची गरज होती, तो त्यांना खदिजाकडून मिळाला. पुढची दहा वर्षे खदिजा यांनी आपले कौटुंबिक संबंध आणि संपत्ती यांचा वापर आपल्या पतीला मदत करण्यासाठी केला. ज्या समाजात अनेकेश्वरवाद रुजला होता, त्या समाजात एकाच ईश्वराच्या उपासनेचा संदेश देणारा धर्म

रुजविण्यासाठी खदिजा यांनी मदत केली.

'दुःखाचं वर्ष'

खदिजा यांनी आपल्या पतीला आणि नव्यानं रुजत असलेल्या इस्लामला पाठिंबा देण्यासाठी यथाशक्ती सर्व प्रयत्न केले. पण ६१९ मध्ये त्या आजारी पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. २५ वर्षांचा संसार मोडल्यानंतर मोहम्मद कोलमडून पडले. ते खदिजा यांच्या मृत्यूमधून कधीच सावरले नाहीत. 'खदिजा या मोहम्मद यांच्या खूप जवळच्या मैत्रीण होत्या आणि सहचारिणीही होत्या, हा त्यांच्या नात्यातला सर्वात उल्लेखनीय भाग होता. मुस्लिमांमध्ये आजही खदिजा यांच्या निधनाचं वर्ष हे 'दुःखाचं वर्ष' म्हणून आठवलं जातं. खदिजा यांच्या लग्नानंतर काही वर्षांनी मोहम्मद यांनी पुन्हा लग्नही केलं. यावेळी त्यांनी बहुपत्नीत्वाचा स्वीकार केला.

आदर्श व्यक्तिमत्त्व

मुस्लिम समुदायात महिलांना चार भिंतीतच कोंडून ठेवलं जातं, हा जो समज रुजला आहे, तो दूर करण्यासाठी खदिजा यांचा इतिहास महत्त्वाचा ठरू शकतो. मोहम्मद यांनी खदिजा यांना त्यांना हव्या असलेल्या गोष्टी करण्यापासून परावृत्त केलं नाही. किंबहुना इस्लामनं महिलांना अधिकार आणि महत्त्वाचं स्थान दिलं होतं. खदिजा या मुस्लिम महिलांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. फातिमा (मोहम्मदांच्या मुलीपैकी एक) आणि आशा या महिलाही प्रेरणादायी होत्या. 'त्या बुद्धिवादी होत्या आणि त्यांनी धर्मप्रसारात महत्त्वाची भूमिका बजावली.

सर्व हिंदू-मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा !



जावीर बागवान
9325119720



फलोंवर किंग



जाकीर बागवान
9371127289

बशीरभाई बालमभाई बागवान

भाजीपाला कमिशन एजंट

गाळा नं. ३८, श्री शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर.

सर्व हिंदू-मुस्लिम बांधवाना

रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा !



शकिल बाबुभाई बागवान
9850826482



राजमहंमद बाबुभाई बागवान
9822619968

व्हेजीटेबल अँड कांदा, बटाटा मर्चंट अँड कमिशन एजंट

गाळा नं. २६, शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर.

(पान १० वरून) लाखो लोकांनी कोव्हिड-१९ वर यशस्वीरित्या मात केली आहे. योग्यवेळी निदान, औषधोपचार आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर लोकांनी कोरोनावर विजय मिळवलाय.

कोव्हिड-१९ विरोधातील युद्ध जिंकल्यानंतर, खरी लढाई सुरु होते पूर्ववत आयुष्य जगण्याची. पुन्हा नव्या उमेदीने उभं राहण्याची. म्हणूनच शारीरिक आरोग्या सोबत मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं महत्वाचं आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर अधिककाळ राहून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांच्या फुफ्फुसांना इजा होण्याची प्रकरणं वाढली आहेत. या रुग्णांना दम लागणे, श्वास घेण्यास अडथळा यांसारखे त्रास सुरु झाले आहेत. त्यामुळे काही कोव्हिड मुक्त रुग्णांना पुन्हा ऑक्सिजनवर ठेवावं लागलं होतं.

डॉक्टरांच्या मते, कोरोना मुक्त झालो म्हणजे गाफिल राहून चालणार नाही. कोरोना मुक्त झालेल्यांनी स्वतःची

कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर पुढे काय करायचं?

विशेष काळजी घेतली पाहिजे.

कोव्हिड मुक्त रुग्णांनी काय काळजी घ्यावी?

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहिती नुसार, रुग्णालयात राहिल्यानंतर श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणं आणि आजारांमुळे शरीरातील ताकद कमी होणं साहजिक आहे. त्यामुळे श्वास घ्यायला खूप त्रास होतो.

त्यामुळे खालील गोष्टी करणं आवश्यक आहे-

१) झोपताना डाव्या कुशीवर झोपावं. डोकं आणि मानेला आधारसाठी डोक्याखाली उशी घ्यावी. पाय गुडघ्यातून थोडे दुमडून घ्यावेत.

२) टेबलवर बसून काम करत असताना श्वास घेण्यास त्रास झाला, तर कमरेतून पुढे वाकून डोकं आणि मान टेबलवर ठेवलेल्या उशीवर ठेवावेत. हात टेबलवर आरामात ठेवावेत. उशी घेतली नाही तरी चालेल.

३) खुर्चीवर बसल्यावर त्रास झाल्यास, थोडे पुढे वाकावं आणि हात मांड्यांवर ठेवावेत.

श्वास कसा घ्यावा?

एका ठिकाणी शांत बसावं. एक हात छातीवर आणि दुसरा पोटावर ठेवून डोळे बंद करून शांत बसावं. हळू वर नाकाने श्वास घ्यावा आणि तोंडाने सोडावा. नाकाने श्वास घेण्यास अडथळा होत असेल तर तोंडाने श्वास

घ्यावा. शक्यतो श्वास हळूवार घेण्याचा प्रयत्न करावा.

रुग्णालयातून घरी आल्यानंतर करण्याचे व्यायाम

व्यायामामुळे श्वास घेण्यास होणारा अडथळा कमी होतो. स्नायू मजबूत होण्यास मदत होते. मानसिक ताण कमी होतो. आत्मविश्वास वाढतो. रुग्णालयात ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं असेल, तर व्यायाम करताना

कोणाला तरी सोबत ठेवावं. व्यायाम करताना त्रास झाला तर तात्काळ डॉक्टरांना माहिती घ्यावी.

सोपे व्यायाम - खांदे पुढे-मागे रोल करावेत. उभं राहून किंवा खुर्चीवर बसून डाव्या आणि उजव्या बाजूस थोडे वाकावं. पाय गुडघ्यात वाकवून उचलण्याचा प्रयत्न करावा. याला 'वॉर्मअप' असं म्हणतात. थोडे कठीण व्यायाम- जागच्या जागी चालण्याचा प्रयत्न करावा. बाहेर चालताना शक्यतो सपाट जमीन असेल त्याठिकाणी चालावं. हळूहळू चालण्याचा वेग आणि अंतर वाढवावं.

-जनहितार्थ

रोजा शरीर आणि मनही शुद्ध करते

(पान ७ वर) माणसे छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल आपसात वाद घालत असतात. रोजांच्या अवस्थेत त्यापासून रोखलेले आहे. शांत राहणे, कुणाशीही वाद न घालणे, पुढ्या स्वतः होऊन वाद घालत असेल तर तरी त्याला अतिशय नम्रपणे मी रोजादार आहे येवढंच उत्तर देणे, गरीबांना आपल्या बचतीतून २.५ टक्के जकात देणे व घरातील प्रत्येक लहान-थोरांच्या नावे

पावणे दोन किलो गहू अथवा त्याची किंमत गरीबांमध्ये फितरा (दान) म्हणून ईदच्या नमाजला जाण्यापूर्वी अदा करणे, सातत्याने कुरआनचे पठण करणे, वगैरे क्रिया या महिन्यात महिनाभर केल्या जातात. ज्यांचे अतुलनीय असे मानसिक लाभ मिळतात व रोजादाराचे चारित्र्य या ३० दिवसांच्या कठीण उपासनेच्या मुशीतून ताऊन-सुलाखून निघते व

रोजादारांना यातून एवढी ऊर्जा मिळते की पुढील रमजानपर्यंत चांगले चारित्र्य जपण्यासाठी ती पुरेशी ठरते. थोडक्यात रमजानच्या रोजांमुळे माणूस आरोग्यवानच नव्हे तर चारित्र्यवान सुद्धा बनतो. शरीरासोबत मनही शुद्ध होते.

कोरोनामुळे हज यात्रा

होणार का? अद्यापही संभ्रम

हज यात्रेसाठी राज्यात ७ हजार भाविकांचे अर्ज

२०२१ मध्ये हज यात्रेला जाण्यासाठी महाराष्ट्रातून ७ हजार ५५ भाविकांना अर्ज केले आहेत. तथापि, यावर्षी तरी हज यात्रा होईल का, या विषयी संभ्रम असून सौदी प्रशासनाच्या पुढील सूचनांची सर्वांना प्रतीक्षा आहे. मागील वर्षी कोरोनामुळे सौदी प्रशासनाने फक्त त्यांच्यात देशातील नागरीकांना हज यात्रेची परवानगी दिली होती ती सुद्धा अतिशय मोजक्याच.

२०२० मध्ये कोरोना संकट आल्याने अर्ज केलेल्या तसेच पैसे जमा केलेल्या भाविकांना सौदी प्रशासनाच्या निर्णयामुळे हजला जाता आले नाही. बाहेरील देशातील भाविकांना हजची परवानगी न मिळाल्याने केंद्रीय हज समितीने सर्व भाविकांचे पैसे परत केले होते. आता २०२१ या वर्षात फक्त १८ ते ६५ वयोगटातीलच भाविकांना अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे राज्यात अतिशय कमी ७ हजार ५५ अर्ज आले आहेत. मात्र, सौदी प्रशासनाने पुढील कोणत्याही सूचना न दिल्याने केंद्रीय हज समितीला डॉसह इतर निर्णय घेणे शक्य झालेले नाही.

नियम अटी, कोरोनामुळे कमी प्रतिसाद दरवर्षी हज यात्रेसाठी भाविकांचा अर्जाचा पाऊस पडत

असतो. मात्र मागील वर्षी यात्रेला परवानगी न मिळाल्याने तसेच या वर्षी कोरोनामुळे नियम अटींसह फक्त १८ ते ६५ वयोगटातील व्यक्तींनी अर्ज करण्याचे सांगितलेले असल्याने यंदा अर्ज करणाऱ्या भाविकांची संख्या रोडावली आहे...



हॉटेल
लेमन
रिझॉर्ट

प्री वेडींग शुट | डेस्टीनेशन वेडींग | ग्रुप बुकींग
जंगल सफारी | कंपनी कॉन्फरेंससाठी.

विशाळगड रोड, मनोली, आंबा, ता. शाहूवाडी. मो. 9325853700, 9623323400



सर्व
हिंदू-मुस्लिम
बांधवांना
रमजान ईदच्या
हार्दिक शुभेच्छा !

मा. विजय सुर्यवंशी
नगरसेवक को.म.न.पा.
(गटनेता भाजप)

भाजपा-ताससणी
आघाडी मित्र पक्ष



सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांना
रमजान ईदच्या
हार्दिक शुभेच्छा !

ताहीर तफीक शेख
प्रभाग क्र. ४ लाईन बाजार, कसबा बावडा


सर्व हिंदू-मुस्लिम
बांधवाना
रमजान ईदच्या
हार्दिक शुभेच्छा !

A Stay in Lemon Fell Like Heaven



पूर्ण विश्व स्वयं अल्लाहने निर्माण केले, त्यानेच याची रचना केली. तोच एकटा या समस्त विश्वाचा स्वामी आहे. त्याच्याच मर्जी व आदेशाने समस्त कार्य सुरळीत आणि व्यवस्थितपणे सुरु आहे. सृष्टीतील प्रत्येक वस्तू ज्या कार्यासाठी तयार करण्यात आली ते कार्य ती करीत आहे. प्रत्येक वस्तूचे नियम ठरवून देण्यात आलेले आहेत. त्या ठराविक नियमांचे पालन प्रत्येक वस्तू विनातक्रार करीत आहे. पाणी वाहण्याचे, त्याचे बाष्पीभवन होण्याचे, बर्फ बनण्याचे विशेष नियम ठरवून देण्यात आले आहेत ते या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. सूर्य, चंद्र आणि तान्यांचे, ग्रह आणि नक्षत्रांचे नियम ठरवून देण्यात आले आहेत. या नियमांचे किंचितही उल्लंघन कोणी करू शकत नाही. या नियमांबाहेर तसूभरही सरकारच्या कोणातही सामर्थ्य नाही. आकाशातून पर्जन्यवृष्टी होते, जमिनीतून फळे, फुले आणि धान्य मिळते. मात्र ही समस्त वनस्पती-सृष्टी स्वतःच्या मर्जीने काहीही करू शकत नाही. अर्थातच या विश्वातली प्रत्येक निर्मिती ज्या कामासाठी तयार करण्यात आलेली आहे ती तेच नेमून दिलेले काम नेमून दिलेल्या नियमानुसार सुरळीत आणि व्यवस्थितपणे पार पाडीत आहे. विश्वातील सर्वच वस्तू ज्याप्रमाणे अल्लाहची निर्मिती आहेत, त्याचप्रमाणे मानवदेखील अल्लाहची निर्मिती आहे, उत्कृष्ट रचना आहे. मानवाची निर्मिती, त्याचे जीवित राहणे, मरणे वगैरे

अल्लाहच्या पैगंबरांवर श्रद्धा



सर्वकाही निश्चित करून देण्यात आले आहे. याच नेमून दिलेल्या कायदानुसार जन्मापासून अर्थात मातेच्या गर्भातील निर्मितीपासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक कार्य मानवाकडून होत असते. मानवसुद्धा या नियमांचे तसूभरही उल्लंघन करू शकत नाही. जन्माचे जे नियम आहेत, त्याच नियमानुसार तो जन्म घेऊ शकतो. डोळ्यांनी ऐकण्याचे, कानांनी बोलण्याचे, पायांनी खाण्याचे, तोंडाने चालण्याचे काम करू शकत नाही. तो निश्चितच आपले पूर्ण कार्य अल्लाहने नेमून दिलेल्या निसर्ग-नियमानुसार करू शकतो. या नियमांच्या किंचितही बाहेर जाऊ शकत नाही.

मानवाचा आणखीन एक पैलू आहे आणि तो असा की मानवाचा दर्जा आणखीन इतर वस्तूपेक्षा विशेष आहे.

मानव हा या सृष्टीची विशेष निर्मिती आहे. अल्लाहने इतर निर्मितींना प्रदान न केलेले विवेकसामर्थ्य आणि बुद्धी केवळ मानवालाच प्रदान केली आणि याबरोबरच त्याला कार्यस्वातंत्र्य प्रदान केले, विचारस्वातंत्र्य प्रदान केले, भूमिकास्वातंत्र्य प्रदान केले. चांगला आणि वाईट या दोन्ही मार्गांपैकी एकाची निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले. ईशप्रदत्त शक्ती व सामर्थ्याचा चांगल्या आणि वाईट या दोन्ही पद्धतीने वापर करू शकतो. अशाप्रकारे अल्लाहने मानवास एका पैलूने कार्यस्वातंत्र्य दिले.

अल्लाहने मानवास जे कार्यस्वातंत्र्य दिले आहे, त्याचा वापर कसा करावा हा एक सर्वात मूळ प्रश्न आहे. कारण याच स्वातंत्र्याचा वापर करण्यावर त्याच्या जीवनाचे यश आणि अपयश अवलंबून आहे. याच आधारावर जगाच्या व्यवस्थेचा सुधार आणि बिघाड अवलंबून आहे. तुम्ही कदाचित असेही म्हणू शकता की मानवास जे विवेकसामर्थ्य अल्लाहने प्रदान केलेले आहे, त्याचा वापर करून तो आपल्या कार्यस्वातंत्र्याचा योग्य प्रकारे वापर करू शकतो. मात्र तुम्हाला हेदेखील स्वीकारावे लागेल की मानवाचे विवेकसामर्थ्यसुद्धा मर्यादित स्वरूपाचे आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तीची

विवेकशक्ती भिन्न असून तो आज घेतलेला निर्णय तीच व्यक्ती उद्या आपल्या अनुभवाच्या आधारावर आपला निर्णय बदलते. घेतलेला निर्णय आजच्या अनुभवाच्या आधारावर चुकीचा ठरविते. एकजण जो निर्णय योग्य ठरवितो, तोच निर्णय दुसराजण चुकीचा ठरवितो. भूतकाळातील घेण्यात आलेले निर्णय ज्याप्रमाणे आज आपण चुकीचे ठरवितो त्याचप्रमाणे आज आपण घेतलेला आणि योग्य वाटणारा निर्णय उद्या येणारी पिढी चुकीचा व अयोग्य ठरवू शकते. यावरून हेच सिद्ध होते की मानव हा केवळ आपल्या स्वतःच्या विवेकसामर्थ्याच्या आधारावर आपला जीवनमार्ग निश्चित करू शकत नाही. त्याला निश्चितच बिनचूक आणि कोणत्याही त्रुटीपासून मुक्त असलेल्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. म्हणूनच अशा प्रकारचे परिपूर्ण आणि बिनचूक मार्गदर्शन, जे माणसाच्या भूत, वर्तमान आणि भविष्यातही योग्य असावे, प्रत्येक व्यक्तीच्या आणि भिन्न स्वभावाच्या व्यक्तीसाठी योग्य ठरावे.

आपण पाहतो की मानवास हे जीवन जगण्यासाठी असंख्य बाबींची आवश्यकता असते. श्वास घेण्यासाठी हवा, पिण्यासाठी पाणी, खाण्यासाठी अन्न, पोषाख, निवारा आणि इतर बऱ्याच गोष्टींची गरज असते. त्याचप्रमाणे मानव हा या सृष्टीत जन्मला असून त्यास जगण्यासाठी आवश्यक असलेल्या समस्त गरजांची मोठ्या कौशल्याने निर्मिती करून देण्यात आलेली आहे. हवा, अन्न, पाणी, निवारा, स्वारी, कपडालत्ता आणि यासारख्या ना-ना वस्तू पुरविण्यासाठी पूर्णपणे प्रबंध अल्लाहने करून ठेवले आहेत. याचाच अर्थ असा की अल्लाहने मानवाची निर्मिती केली, जीवन प्रदान केले आणि त्यास जगण्यासाठी आवश्यक असलेल्या समस्त वस्तुंची योग्य प्रकारे व्यवस्था केली. म्हणजेच मानवास जीवन व्यतीत करण्यासाठी मार्गदर्शनाचीसुद्धा गरज आहे. आपले स्वातंत्र्य, आपली शक्ती आणि सामर्थ्याचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन त्यास नितांत आवश्यक

आहे. कारण मार्गदर्शनाशिवाय मानव आपल्या स्वातंत्र्य, शक्ती आणि सामर्थ्याचा गैरवापर करू शकतो आणि अशा प्रकारे त्याचे जीवन विध्वंसाच्या मार्गावर जाऊ शकते. अर्थातच जीवन जगण्यासाठी भौतिक पदार्थ, अन्न, पाणी, निवारा वगैरेची ज्याप्रमाणे गरज आहे अगदी त्याचप्रमाणे योग्य मार्गदर्शनाचीसुद्धा मानवास नितांत गरज आहे. परमदयाळू आणि कृपाळू अल्लाहने मानवास जगण्याकरिता अन्न, पाणी, हवा आणि इतर वस्तुंची ज्याप्रमाणे पूर्णतः व्यवस्था केली, अगदी त्याचप्रमाणे त्याच्या मार्गदर्शनासाठीदेखील पूर्ण व्यवस्था केली आहे आणि यात नवल वाटण्यासारखेसुद्धा काहीही नाही. कारण हे तर मुळीच शक्य नाही की जो अल्लाह भावनांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी या विश्वात मातीच्या प्रचंड विशाल ग्रह-तारे, समुद्र, हवा, चंद्र व सूर्याला कामाला लावून अन्न, पाणी, निवारा आणि यासारख्या ना-ना अद्भूत वस्तुंची निर्मिती केली, तो दयाळू आणि कृपाळू अल्लाह मानवाच्या मार्गदर्शनाची गरज पूर्ण करणार नाही.

मानव इतिहास आपल्या समोर आहे. देश आणि राष्ट्रांत मानवास जीवन जगण्यासाठी काही असे कायदे आहेत ज्याविषयी असा दावा करण्यात येतो की हे अल्लाहचे कायदे आहेत. प्रत्येक राष्ट्रांत असे बरेचजण होऊन गेले ज्यांचा असा दावा होता की त्यांच्याकडे मानवाच्या योग्य मार्गदर्शनासाठी ईशसंदेश आहे. या महामानवांनी प्रत्येक काळात हे दाखविले की अल्लाहची मर्जी काय आहे आणि त्याने मानवास जे स्वातंत्र्य आणि अधिकार दिले आहेत, त्यांचा वापर कशा पद्धतीने व्हावा. या महामानवांनी प्रत्येक काळात सांगितले आहे की चांगले काय आहे नि वाईट काय आहे, सत्य काय आहे नि असत्य काय आहे, पुण्य काय आहे नि पाप काय आहे. ही वेगळी गोष्ट आहे की या बाबतीत बऱ्याच लोकांकडून मूळ सत्य अस्पष्ट होत गेले. उदा. - (१) काही लोकांनी या महामानवांच्या मूळ शिकवणीत इतर काहीजणांच्या शिकवणी समाविष्ट केल्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या आज मूळ शिकवणींना भेसळमुक्त करणे अशक्य होऊन बसले. (२) बऱ्याच लोकांनी या महामानवांच्या मूळ चारित्र्यास कथा-दंतकथा आणि साहित्याचा मुलामा दिला. यामुळे आज हे जाणून घेणे अशक्य झाले की कोणत्या महामानवाची शिकवण कोणती आहे. (३) काहीजणांनी या महामानवांना मानव म्हणून न स्वीकारता अल्लाहच्याच स्थानावर स्थानापन्न करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचजणांना भ्रम झाला की साक्षात ईश्वरच (पान १५ वर)



म. हाजी आबालाल बागवान

सर्व हिंदू-मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा !

HB

हमीदभाई कासमभाई बागवान

H.K.C

हमीदभाई कासमभाई अँड कंपनी

युनिट नंबर २, गाळा नंबर १०

H.K.B

हमीदभाई कासमभाई अँड मन्स

युनिट नंबर २, गाळा नंबर ३१

व्हेजीटेबल कमिशन एजंट व सप्लायर्स



मेहबुब बागवान



ईशाद बागवान



असिफ बागवान



साकिब बागवान

H.K.C

HB

H.K.B

श्री शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर.

फोन. दुकान- (०२३१) २६६०८४८

घर - २६४१३०२

९३७९१०२५२५, ९३७९११०८७५

सर्व हिंदू-मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा !

RGB : 98220 84324, 95455 78786



व्हेजीटेबल

कमीशन एजंट

अँड

टोमॅटो सप्लायर्स



रहिमान हाजी गुलाबभाई बागवान RAHIMAN HAJI GULABBHAI BAGWAN

Vegetables Commission Agent & Tomato Suppliers.

युनिट नं. २, गाळा नं. १७, शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर. Shop : 0231-2660451 फिरोजभाई : 9850932772

आजची परिस्थिती अन् जकात व्यवस्थेची गरज

(पान ४ वरून) जकातचा अगदी थोडा भाग आपल्या गरीब नातेवाईकांसाठी राखीव ठेवता येतो. बाकी सर्व जकात हा सामुहिकरित्या बैतुलमाल (सार्वजनिक निधी) मध्ये द्यावा लागतो. मग एकत्रित झालेली जकातच्या राशीचा हिशोब करून त्या राशीचा कुरआनच्या सुरे तौबामधील आयत नं. ६० प्रमाणे ८ भागात विभागणी केली जाते व गरजवंतापर्यंत पोहोचविली जाते. जकात कोणाला देता येते?

सुरे तौबाच्या आयत क्र. ६० मध्ये म्हटलेले आहे की, हे दान तर खऱ्या अर्थाने फकीर आणि गोरगरीबांसाठी आहे आणि त्या लोकांसाठी जे दान वसुलीच्या कामावर नेमले आहेत आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे गुलामांच्या मुक्तेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईश्वरी मार्गात आणि वाटसरुंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरिता आहे, एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्वकारी जाणणारा दृष्टा व बुद्धीमान आहे.

१. फकीर २. मिरकीन म्हणजे सफेद पोश म्हणजे असे लोक जे वरकरणी सुस्थितीत वाटतात मात्र प्रत्यक्षात गरीब असतात. ते स्वतःच्या इज्जतीला भिऊन कोणासमोर हात पसरत नाहीत मात्र त्यांच्याकडे पाहून अंदाज येतो असे लोक. विशेषतः लॉकडाऊनच्या काळात अशा लोकांची संख्या वाढलेली आहे. त्यांच्याकडे लक्ष देऊन या निधीतून त्यांची मदत केली जाऊ शकते. ३. जकात वसूल करण्यासाठी नियुक्त केलेले लोक ४.

तालीफे कुलूब (दिलजमाई) म्हणजे असे लोक ज्यांच्या मनात इस्लाम मध्ये येण्याची तीव्र इच्छा आहे, मात्र त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत. इस्लाममध्ये आल्यामुळे त्यांचे काही आर्थिक स्रोत बंद पडण्याची शक्यता आहे. असे लोक. ५. प्रवासी - यात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय सुद्धा सामील आहेत. प्रवास करत असतांना अचानक कोणाला काही घातपात झाला, अपघात झाला, चोरी झाली किंवा आणखीन काही अभद्र घटना घडली आणि ते सधन असून सुद्धा द्रव्यहीन झाले तर अशा लोकांची सुद्धा जकात मधून मदत करता येते. ६. मान सोडविण्यासाठी - साधारणतः याच्यात निर्दोष मुस्लिम ज्यांच्या माना काही कारणाने तुरुंगामध्ये अडकलेल्या आहेत, अशांना मुक्त करण्यासाठी ७. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्वरीय मार्ग सुलभ करण्यासाठी जकातचा उपयोग करता येतो. ८. कर्जदारांना मदत करण्यासाठी. वरील प्रमाणे आठ विभागामध्ये जकातीतून खर्च केला जाऊ शकतो. याशिवाय, जकातीचा उपयोग अन्य कारणासाठी करता येऊ शकत नाही.

सध्याचं वर्ष पाहिलं तर कोविड-१९ च्या साथीने अनेक लोक रस्त्यावर आले आहेत. गोरगरीबांचा जगण्याचा प्रश्न बिकट बनलेला आहे. अशा परिस्थितीत लोकांना शासकीय मदत मिळणे तर दूर जे नियमानं शासनाने वैद्यकीय सुविधा पुरविल्या पाहिजेत त्यातही शासन कमी पडत आहे. अशा वेळेस जकातीचा काही निधी राखीव ठेवला जावा व त्यातून या गरजूंना वैद्यकीय मदतीसाठी खर्च करण्यात यावा.

एकेश्वरत्वाची उच्चतम प्राप्ती

सामाजिक एकता सबळ व दीर्घकालापर्यंत अस्तित्वात राहावी म्हणून अल्लाहाने काही कर्तव्ये माणसाकरिता अनिवार्य केली आहेत. पहिले (अनिवार्य) कर्तव्य म्हणजे नमाज, जगातील सर्व मुस्लिमांनी दिवसातून पाच वेळा नमाज अदा करायला हवी. जगाच्या पाठीवर कुठेही निवास करणाऱ्या मुस्लिमाने पश्चिमाभिमुख (किबलाकडे तोंड करून) होऊन नमाज अदा करावी, असा आदेश आहे. काबागृह हे केंद्र आहे व जगातील सर्व मुस्लिम त्याच दिशेकडे तोंड करून उभे राहतात. कंबरेपर्यंत वाकतात (रुकू करतात), नतमस्तक होतात (सजदा करतात) व गुडघ्यावर बसतात (कायद्यात बसतात).

संपूर्ण जगातील बहुतांश मुस्लिम दिवसातून पाच वेळा नियमितपणे नमाज अदा करतात. एकतेचे हे मनोहारी दृश्य इस्लामशिवाय इतर कोणत्याही धर्मात वा पंथात पाहायला मिळत नाही. पाचही वेळा मुस्लिमांनी शिस्तबद्ध पद्धतीने एका ओळीत उभे राहून एकत्रितपणे नमाज अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र तो जर एकटा असेल तर त्यास एकटे नमाज पढण्याची मुभा आहे. मात्र एकत्रितपणे एका इमामाच्या

पाठीमागे शिस्तबद्धपणे उभे राहून नमाज पढण्यास अधिक प्राधान्य देण्यात येते. म्हणून दोन मुस्लिमांना नमाज अदा करावयाची असल्यास, तिला एकतेचे स्वरूप देण्याकरिता एकाने नमाजाचे नेतृत्व करावे (इमामत करावी) व दुसऱ्याने मागे (बाजूला) उभे राहून त्याचे अनुकरण करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

अल्लाहच्या पैगंबरांवर श्रद्धा

(पान १४ वरून) मानवाचा अवतार घेऊन पृथ्वीवर अवतरला आणि या जगातून असत्य व अन्यायाचा नाश केला. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहचे मानवरूपात प्रकट होणे हे कोणत्याही प्रकारे शोभणीय नसून तो आपल्या काही नेक भक्तांना मानवाचे मार्गदर्शन करण्यासाठी निवडतो.

ज्या नेक भक्तीची अल्लाहने मानवजातीस सत्यमार्ग दाखविण्या करिता निवड केली, त्यांनाच मुळात पैगंबर असे म्हणतात. अल्लाह त्यांना प्रत्येक दुराचारापासून मुक्त ठेवतो. त्यांना आपला संदेश देतो जेणेकरून अल्लाहचा हा संदेश त्यांनी मानवजातीपर्यंत पोचवावा. जी व्यक्ती अल्लाहवर तर श्रद्धा ठेवते आणि मान्य करीत नसेल की अल्लाहकडून काहीजण धर्ममार्ग, सत्यमार्ग अथवा न्यायाचा मार्ग दाखविण्यासाठी पैगंबर पाठविण्यात आले, तर तो त्याला मान्य असलेल्या धार्मिक शिकवणी वा ईशमार्गदर्शन हे अल्लाहकडूनच प्राप्त असण्याचा दावा कशाच्या आधारे करू शकतो? पैगंबर हे तर अल्लाह आणि त्याचे दास अर्थात मानवजात या दोहोंदरम्यान एक दुवा आहे. अर्थात असा प्रामाणिक पुण्यकर्मी माणूस जो अल्लाहचा संदेश मानवजातीपर्यंत पोचवितो यालाच पैगंबर अथवा पैगंबर असे म्हणतात.

सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांना
रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा !
घटी रहा.. सुरक्षित रहा...



सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांना
रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा !



युवराज मातोजीराजे छत्रपती
मा. आमदार



मा. अरुण पाटील
मा. गृहसचिवमंत्री, महाराष्ट्र राज्य



श्री. अरुण माने
मा. उपमहापौर को.म.न.पा.

सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा !



ATTAR GROUP



Shadab Attar

RASIKA TRAVELS PVT. LTD.

Biggest Little Travel Agency

Tel.: (0231) 2666352, 2660113, Fax : 2664007, Direct : 3201352,

Resi. : (0231) 2692295, Cell : 9822442289, 9923571010

300/B, 'E' Ward, Baker Lane Corner, New Shahupuri, Kolhapur 416 001. M.S.(India)

E-mail : rasikatrv@yahoo.com, rasikatrv@gmail.com

SALEEM BAGHBAN'S

HOUSE OF INDUSTRIAL MACHINES

One of the **India's**
leading distributors
 for Industrial Machinery.

Largest supplier of
welding equipments,
tools and machinery

Widest Range of
Power Tools

Quality products and
 best after sales service
 at competitive cost



Faith Machinery Stores

Email : faithpurches2010@gmail.com | faithmachinery01@gmail.com

Branches:

PUNE Pune Mall
 Nana Peth
SALEEM BAGHBAN
9225501786

PIMPRI
 Ambedkar Chowk
 020-27423786
 020-27426586
 7378441786
 9225501786

MUMBAI
 Nagdevi
 022-23469786
 022-23423786
 7378421786
 9225501786

KOLHAPUR
 Udyam Nagar
 0231-2669786
 0231-2660786
 9225501786
 9225520786

Authorised Distributor and Dealer


ESKAY
JAYSON

TOYO
SHARP
UNIVERSAL